



मुळा एज्युकेशन सोसायटीचे,

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

सोनई, तालुका. नेवासा, जि. अहमदनगर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या एम.कॉम. पदवी करिता सादर करावयाचा

प्रकल्प अहवाल

शैक्षणिक वर्ष : २०२०—२१

प्रकल्पाचे नाव

सोनई परिसरातील बँकांचे प्रोडक्ट आणि सर्विसेस या विषयांचा अभ्यास करणे,

संशोधक विद्यार्थी

कु. दहिफळे पुष्कर रावसाहेब

एम.कॉम. २

मार्गदर्शक

प्रा.डॉ.श्री.दरंदले.एस.आर.

वाणिज्य विभाग



मुळा एज्युकेशन सोसायटीचे

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

सोनई, तालुका. नेवासा, जि. अहमदनगर


प्राचार्य.डॉ.शंकर लावरे

प्रमाणपत्र


प्रमाणित करण्यात येते की, एम.कॉम भाग २ दहिफळे पुष्कर रावसाहेब याने २०२०-२१ सेमिस्टर चार मधील पेपर क्रमांक चार प्रोजेक्ट वर्क या विषयाअंतर्गत सोनई परिसरातील बँकांचे प्रोडक्ट आणि सर्विसेस या विषयांचा अभ्यास करणे, हा प्रकल्प अहवाल सादर केला आहे.

दिनांक : २०२१


स्थळ : सोनई


सही

मार्गदर्शक


सही

विभाग प्रमुख


सही

समन्वयक

मार्गदर्शकाचे प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, **कु दहिफळे पुष्कर रावसाहेब** याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संलग्नित विद्यापिठाच्या पदव्युत्तर विभाग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई येथील एम कॉम भाग २ चा विद्यार्थी आहे. याने **सोनई परिसरातील बँकांचे प्रोडक्ट आणि सर्विसेस या विषयांचा अभ्यास करणे**, या विषयावर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. प्रस्तुत प्रकल्प अहवाल माझा मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आला आहे. प्रस्तुत प्रकल्प अहवाल त्याच्या स्वतःच्या कार्याची निष्पती असून त्याचे संशोधन प्रकल्प अहवाल पुणे विद्यापिठाच्या एम.कॉम. च्या अध्यादेशातील तरतुदींना अनुसरून आहे. असे मी प्रमाणित करतो.

दिनांक : / / २०२१

स्थळ : सोनई

मार्गदर्शक

प्रा.डॉ.श्री.दरंदले.एस.आर.

वाणिज्य विभाग

प्रतिज्ञापत्र

या संशोधन अहवालात समाविष्ट करण्यात आलेले कार्य हे मी स्वतः केलेले आहे. त्यासाठी मला वेळोवेळी मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन मिळाले. मी संशोधनाचे कार्य संदर्भ खेरीज कोणाकडून कोणतीही मदत घेतलेली नाही. असे मी प्रतिज्ञापूर्वक घोषित करतो. या संशोधनासाठी उपयोगात आणलेली संदर्भ पुस्तके विविध, प्रश्नावक्ता या सर्वांचा संदर्भ सूचीमध्ये निर्देश करण्यात आलेला आहे.

ठिकाण :

दिनांक : / / २०२१

dahifalep

विद्यार्थ्यांचे नाव

दहिफळे पुष्कर रावसाहेब

एम. कॉम

ऋणनिर्देश

पुणे विद्यापिठाच्या पदविका अभ्यास अंतर्गत ज्या वेगवेगळ्या विषयांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांना संशोधन पध्दतीची माहिती व्हावी म्हणून निरनिराळ्या विषयांवर पाहणी करून प्रकल्प अहवाल सादर करण्याचे काम विद्यार्थ्यांकडून पदविका परीक्षा भाग २ मध्ये घेतले. ही संशोधन करण्याची किंवा अहवाल सादर करण्याची संधी मला पुणे विद्यापिठाने उपलब्ध करून दिलेली आहे.

या संशोधनासाठी मला जी काही आवश्यक असणारी पुस्तके, मासिके ग्रंथालयामधील सेवकांनी उपलब्ध करून दिली त्यांचा मी ऋणी आहे मला संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा. डॉ. दरदले सर यांचा मी ऋणी आहे. तसेच प्रा. आदमने सर आणि प्रा. ढोकणे मॅडम यांनी केलेल्या वेगवेगळ्या मार्गदर्शनामुळे मी हा प्रकल्प पूर्ण करू शकलो, त्यांचा ही मी ऋणी आहे.

दहिफळे पुष्कर रावसाहेब

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

सोनई, तालुका. नेवासा, जि. अहमदनगर

अनुक्रमाणिका

अनु.क्र	प्रकरणाचे नाव	पुष्ठ क्रमांक
	प्रमाणपत्र	
	मार्गदशकाचे प्रमाणपत्र	
	प्रतिज्ञापत्र	
	ऋणनिर्देश	
	मनोगत	
अ.	प्रकरण पहिले	
१.	प्रस्तावणा	
२.	बँकिंग प्रोडक्ट अँड सर्विसेस	
३.	बँक अकाउंट	
४.	बँक खात्याचे स्वरूप	
५.	खाते रचना	
ब.	प्रकरण दूसरे	
६.	खात्याचे प्रकार	
७.	डेबिट अँड क्रेडिट कार्ड	
८.	डिपॉझिट	
१०.	गुंतवणुक	
क.	प्रकरण तिसरे	
११.	कर्ज व तारण	
१२.	विमा	
१३.	एटीएम	
ड.	प्रकरण चौथे	

१४.	इंटरनेट बँकिंग	
१५.	होम बकिंग	
१६.	ऑनलाईन बकिंग	
१७.	मोबाईल बकिंग	
इ.	प्रकरण पाचवे	
१८.	व्यवहार	
१९.	पास बुक	
२०.	अकौंटिंग रेकॉर्ड्स	
२१.	ओव्हरडाफ	
२२.	इलेक्ट्रॉनिक फंड टान्सफर	
२३.	डिमॅट	
२४.	सायबर बकिंग	
ई.	प्रकरण सहावे	
२५.	पेमेंट	
२६.	बिल डिस्काउंटिंग	
२७.	बँक गॅरंटी	
२८.	स्टॉक	
२९.	ई-कॅश	
३०.	स्मार्ट कार्ड	
उ.	प्रकरण सातवे	
३१.	बकिंग प्रोडक्ट चे फायदे	
३२.	बकिंग प्रोडक्ट व सर्विसेस चे फायदे व तोटे	
३३.	मायक्रो फायनान्स	
३४.	निष्कर्ष	
३५.	संदर्भ सूची	

३५.	प्रश्नावली	
-----	------------	--

मनोगत

आपल्या सोनई परिसरातील विविध बँकांचा अभ्यास करतांना व त्यांनी या परिसरातील ग्राहकांना दिलेल्या विविध सेवांचे मी अगदी बारकाईने निरीक्षण केले आहे. या परिसरातील अनेक बँकांनी आपआपल्या परीने ग्राहकांना अगदी सोयीस्कर अश्या सोयी दिल्या आहेत.मला या बँकांचा अभ्यास करताना अनेक बँकांनी सहकार्य केले ; तसेच आमचे मार्गदर्शक शिक्षकांचे देखील मला मार्गदर्शन लाभले त्यांचाही मी ऋणी आहे.

बँकेचा अभ्यास करताना बँक कश्या प्रकारे कार्य करते;तिची दररोजची कामे कोणकोणती असतात;ती ग्राहकांना कश्या प्रकारे सेवा देतात व त्यांचा उदेश कोणता अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे मला हा प्रोजेक्ट करताना मिळाली.बँका ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा पुंरवितात त्यामध्ये मी सगळ्या बाबी घेतल्या आहेत.बँका ग्राहकांना कर्ज देतात व ग्राहक कर्ज घेवुन त्याचा उपयोग करतात.बँका ग्राहकांना डेबीट क्रेडिट कार्ड ;तसेच बचत खाते; चालू खाते ;पासबूक पैसे काढण्याची सोयी अशा अनेक प्रकारचे सेवा देतात व या सगळ्या सेवांचा अभ्यास मी माझा प्रोजेक्ट मध्ये घेतला आहे तो आपन पुढे पाहूया

परिचय

एक बँक ही एक वित्तीय संस्था आहे जी लोकांकडील ठेवी स्वीकारते आणि एकाच वेळी कर्ज घेताना मागणी ठेव तयार करते. [१] कर्ज देण्याचे क्रियाकलाप थेट बँकेद्वारे किंवा अप्रत्यक्षपणे भांडवलाच्या मार्केटद्वारे करता येतात.

बँका आर्थिक स्थिरता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, बहुतेक कार्यक्षेत्रांमध्ये बँकांवर जास्त प्रमाणात नियमन केले जाते. बऱ्याच देशांनी प्रॅक्शनल रिझर्व बँकिंग म्हणून ओळखली जाणारी प्रणाली संस्थागत केली आहे, ज्या अंतर्गत बँका त्यांच्या सध्याच्या उत्तरदायित्वाच्या फक्त एका भागाइतकी तरल मालमता ठेवतात. तरलता सुनिश्चित करण्याच्या हेतूने असलेल्या इतर नियमांव्यतिरिक्त, बँसल सामान्यतः आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या मानक संचाच्या आधारे, बेसल ऑर्ड्सच्या आधारे किमान भांडवलाच्या आवश्यकतांच्या अधीन असतात.

बँकेच्या आधुनिक अर्थाने चौदाव्या शतकात पुनर्जागरण इटलीच्या समृद्ध शहरांमध्ये विकसित झाले परंतु प्राचीन जगात त्यांची मुळे असलेल्या क्रेडिट आणि कर्जाच्या कल्पना आणि संकल्पनांच्या निरंतरता म्हणून बऱ्याच प्रकारे कार्य केले. बँकिंगच्या इतिहासात, अनेक बँकिंग राजघराण्या - विशेष म्हणजे, मेडिसिस, फुगर्स, वेल्सर्स, बेरेनबर्गस आणि रॉथस्चिल्ड्स - यांनी बऱ्याच शतकानुशतके मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. सर्वात जुनी विद्यमान रिटेल बँक बँका मॉंटे दे पास्ची दि सिएना (१७२२ मध्ये स्थापन झाली) आहे, तर सर्वात जुनी व्यापारी बँक बेरेनबर्ग बँक आहे (१५९० मध्ये स्थापना झाली).



BANKING PRODUCT AND SERVICE

१. बँक खाते

बँक खाते हे एक बँकेद्वारे व्यवस्थापित केलेले आर्थिक खाते आहे, किंवा इतर वित्तीय संस्था ज्यात वित्तीय आहे बँक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहारांची नोंद आहे. प्रत्येक वित्तीय संस्था यासाठी अटी व शर्ती निश्चित करते ते ऑफर करते प्रत्येक प्रकारचे खाते, ज्यामध्ये वर्गीकृत आहेत सामान्यतः समजलेले प्रकार, जसे की ठेव खाती. जमा कार्ड खाती, चालू खाती, कर्ज खाती किंवा इतर अनेक खात्याचे प्रकार. ग्राहकाकडे एकापेक्षा जास्त असू शकतात खाते. एकदा खाते उघडले गेल्यानंतर, ठेवीवर असलेल्या वित्तीय संस्थेकडील ग्राहकांची नोंद आहे ग्राहकाने नेमलेले खाते निधी असू शकतो कर्ज लोडर्सकडून माघार घेतली. बँकेत झालेली आर्थिक व्यवहार दिलेल्या कालावधीत खात्याचा अहवाल दिला जातो बँक स्टेटमेंट आणि खात्यातील शिल्लक असलेले ग्राहक कोणत्याही वेळी ग्राहकांची आर्थिक स्थिती असते

Contents

- १ बँक खात्याचे स्वरूप
- २ खाते संरचना
- ३ खात्याचे प्रकार

बँक खात्याचे स्वरूप

बहुतेक कायदेशीर प्रणालींमध्ये, बँकेत पैसे जमा नसतात जमानत म्हणजे वास्तविक ए. मध्ये एखाद्या व्यक्तीने जमा केलेले पैसे बँक ठेवीदारांची संपत्ती ठरते आणि ती बनते बँकेची संपत्ती. ठेवीदाराने विरोधात दावा मिळविला जमा केलेल्या रकमेसाठी बँक पण प्रत्यक्ष रोख रकमेसाठी नाही बँकेच्या ताब्यात दिले. लेखा अटींमध्ये, बँक तयार करते ("उघडेल") ठेवीदाराच्या नावे किंवा नावे खाते ठेवीदाराने त्याद्वारे प्राप्त केलेली रक्कम निर्देशित व्यवहार म्हणून रेकॉर्ड ठेव खाते एक उत्तरदायित्व आहे

बँक आणि ठेवीदारांची एक मालमत्ता (खातेदार) प्रत्येक वित्तीय संस्था यासाठी अटी व शर्ती निश्चित करते हे ऑफर केलेले प्रत्येक प्रकारचे खाते आणि जेव्हा ग्राहक लागू होईल खाते उघडण्यासाठी आणि संस्थेने स्वीकारलेले ते वित्तीय संस्था आणि दरम्यान करार तयार करतात खात्याशी संबंधित ग्राहक प्रत्येक देशाचे कायदे बँक खाती कशी असू शकतात हे निर्दिष्ट करतात उघडलेले आणि ऑपरेट केले. कोण उघडेल हे ते निर्दिष्ट करू शकतात खाते, उदाहरणार्थ, स्वाक्षरीकर्ता कसे ओळखू शकतात स्वतः, ठेवी, पैसे काढण्याची मर्यादा तपशील

खाते रचना

ग्राहकाच्या दृष्टीकोनातून, बँक खात्यांमध्ये एक असू शकते जेव्हा आर्थिक संस्थेची थकबाकी असते तेव्हा सकारात्मक किंवा पत शिल्लक ग्राहकांना पैसे; किंवा नकारात्मक किंवा डेबिट शिल्लक केव्हा ग्राहकाकडे वित्तीय संस्थेच्या पैशाची थकबाकी आहे. [१] मोकळेपणाने, खाती ज्यांचा क्रेडिट बॅलन्स आहे त्यांना संदर्भित केले जाते डेबिट ठेवण्यासाठी ठेव खाती आणि खाती उघडली म्हणून शिल्लक कर्जे खाते म्हणून संदर्भित आहेत. काही खाती करू शकतात क्रेडिट आणि डेबिट शिल्लक दरम्यान स्विच करा. काही खात्यांऐवजी फंक्शनद्वारे वर्गीकरण केले जाते बचत खात्याप्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या शिल्लकचे स्वरूप. जे नियमितपणे जमा असतात. वित्तीय संस्थांमध्ये खाते क्रमांक योजना आहे प्रत्येक खाते ओळखा, जे ग्राहक कदाचित महत्वाचे आहे अनेक खाती आहेत.

खात्यांचे प्रकार

प्रत्येक वित्तीय संस्थेची विविध नावांची स्वतःची नावे आहेत ते ग्राहकांना ऑफर करत असलेली खाती, परंतु त्यांची वर्गवारी केली जाऊ शकते

जसे:

• ठेव :

* व्यावहारिक खाते

- खाते तपासत आहे
- चालू खाते ओ वैयक्तिक

o व्यवहार ठेव

* बचत

- वैयक्तिक
- वेळ ठेव / मुदत ठेवी ठेवीचे प्रमाणपत्र
- विशेष बचत खाते करातून सूट
- कर मुक्त बचत खाते
- ओ मनी मार्केट

1) DEBIT & CREDIT CARD

डेबिट कार्ड म्हणजे काय?

डेबिट कार्ड हे पेमेंट कार्ड असते जे पेमेंट करते थेट ग्राहकांच्या तपासणीतून पैसे वजा करणे

बँकेकडून कर्ज घेण्याऐवजी खाते. डेबिट कार्ड ऑफर क्रेडिट कार्डची सोय आणि त्यासारख्या बऱ्याच गोष्टी मोठ्या पेमेंटद्वारे जारी केल्यावर ग्राहक संरक्षण व्हिसा किंवा मास्टरकार्ड सारखे प्रोसेसर.

दोन प्रकारचे डेबिट कार्ड देखील आवश्यक नसतात ग्राहकांचे चेकिंग किंवा सेव्हिंग अकाऊंट तसेच असणे आवश्यक आहे एक मानक प्रकार:

Bank आपल्या बँक खात्यावर प्रमाणित डेबिट कार्ड काढली जातात.

- इलेक्ट्रॉनिक बेनिफिट्स ट्रान्सफर (ईबीटी) कार्ड दिले जातात

राज्य आणि फेडरल एजन्सीद्वारे पात्र वापरकर्त्यांना परवानगी देण्यासाठी

खरेदी करण्यासाठी त्यांचे फायदे वापरा.

- प्रीपेड डेबिट कार्ड लोकांना प्रवेश न देता लोकांना देतात

इलेक्ट्रॉनिक खरेदी करण्याचा एक मार्ग बँक खाते

कार्डवर प्री-लोड केलेली रक्कम.

डेबिट कार्ड वापरण्याचे फायदे

डेबिट कार्ड्समध्ये अगदी वरच्या बाजूस आणि डाउनसाइड्स असू शकतात क्रेडिट कार्ड

कर्ज टाळा :

डेबिट कार्ड वापरकर्त्याकडे असलेल्या पैशांवर काढून टाकते आणि काढून टाकते

कर्ज उधळण्याचा धोका. किरकोळ विक्रेते सहसा लोकांना ओळखतात

पैसे देण्यापेक्षा प्लास्टिक वापरताना अधिक खर्च करा रोख. डेबिट कार्डचा वापर करून, आवेगपूर्ण खर्च करणारे हे टाळू शकतातपत आणि त्यांच्या बजेट चिकटविणे मोह. हे मदत करू शकते आपल्याला जास्त व्याज असलेल्या कर्जापासून दूर ठेवा.

फसवणूक संरक्षण :

याव्यतिरिक्त, काही डेबिट कार्ड्स - विशेषतः जारी केलेली व्हिसा किंवा मास्टरकार्ड payment सारखे पेमेंट प्रोसेसर प्रारंभ होत आहेत क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी आनंद घेतलेल्या संरक्षणाची अधिक ऑफर करण्यासाठी. फसवणूक किंवा चोरी झाल्याचे कळताच की हे कळ देत आहे आली. फसव्या खरेदीसाठी आपले उत्तरदायित्व निश्चित केले आहे ज्या अहवाल देण्यात आला त्या वेळ फ्रेमद्वारे खूप प्रतीक्षा करत आहे आपले कार्ड वापरले गेले आहे हे बँकेला सांगा अनधिकृत खरेदी आपले आयोजन होऊ शकते कोणत्याही आणि सर्व नुकसानीस जबाबदार.

वार्षिक शुल्क नाही :

बऱ्याच क्रेडिट कार्ड वार्षिक फी, डेबिट कार्ड घेतात नाही. तुमचा वापर करून रोख रक्कम काढण्यासाठी फीही नाही आपल्या बँकेच्या एटीएमवर डेबिट कार्ड दुसरीकडे क्रेडिट कार्ड

हात, रोख अॅडव्हान्स फी तसेच वेगळ्या व्याज दरावर आकारू शकतो त्या सोयीसाठी. आपण तथापि, इतर फी भरू शकता आपले खाते तपासून पहा.

डेबिट कार्डे वापरण्याबाबत :

क्रेडिट कार्डे प्रमाणेच, डेबिट वापरण्याच्या सर्वात मोठ्या आकारात क्रेडिट स्कोअर प्रभाव आणि किंमती यावर कार्डे सेंटर.

क्रेडिट कार्डे म्हणजे काय?

क्रेडिट कार्डे एक वित्तीय संस्था, सामान्यतः एक बँक जारी करणारा कार्डे आहे आणि कार्डेधारकाने त्या संस्थेकडून निधी उधार घेण्यास सक्षम केले आहे. संस्थेच्या अटीनुसार, स्वारस्याने पैसे परत देण्यासाठी कार्डेधारे सहमत आहेत

. क्रेडिट कार्डे चार श्रेणींमध्ये जारी केले जातात:

- मानक कार्डे त्यांच्या वापरकर्त्यांना खरेदी, शिल्लक हस्तांतरण आणि / किंवा रोख आगाऊ बनविण्यासाठी क्रेडिटची एक ओळ वाढवतात

- रिवाईड कार्डे ऑफर कसे खर्च करतात त्यावर आधारित ग्राहकांना रोख परत, प्रवास पॉइंट किंवा ग्राहकांना इतर फायदे देतात

- सुरक्षित क्रेडिट कार्डे जारीकर्त्याद्वारे संपार्श्विक म्हणून आयोजित केलेली प्रारंभिक रोख ठेव आवश्यक आहे.

- चार्ज कार्डे नाहीत प्रीसेट खर्च मर्यादा नाही, परंतु बर्याचदा न भरलेल्या शिल्लक महिन्यापासून महिन्यापासून वाहून नेण्याची परवानगी देत नाही.

क्रेडिट कार्ड्स वापरण्याचे फायदे :

क्रेडिट कार्ड डेबिट कार्डावर काही फायदे देऊ शकतात, जरी ते काही कमी होते. क्रेडिट कार्डसह खर्च करण्याच्या फायद्यांकडे आणि विवेकबुद्धीकडे एक जवळून पहा

. वॉरंटी आणि खरेदी संरक्षण :

काही क्रेडिट कार्ड्स अतिरिक्त वॉरंटी किंवा विमा देखील प्रदान करू शकतात-त्याऐवजी किरकोळ विक्रेता किंवा ब्रँड ऑफर आहे. क्रेडिट कार्डसह खरेदी केलेला आयटम बनतो

निर्मात्याच्या वॉरंटी नंतर दोषपूर्ण कालबाह्य झाले आहे, उदाहरणार्थ, क्रेडिट कार्ड कंपनीसह ते कव्हरेज प्रदान करेल का ते पाहण्यासाठी ते तपासण्यासारखे आहे. किंवा आपण खरेदी केलेल्या आयटमची जागा घेण्यात किंवा परतफेड किंमतीचे परीक्षण करण्यात मदत करण्यासाठी आपण खरेदी आणि किंमत संरक्षणाची आवश्यकता असू शकते जेव्हा आपण खरेदी केलेली वस्तू कमी

फसवणूक संरक्षण :

क्रेडिट कार्ड्स बऱ्याच प्रकरणांमध्ये डेबिट कार्डांपेक्षा जास्त संरक्षण देते. जोपर्यंत ग्राहक वेळेवर तोटा किंवा चोरीचा वेळ आहे तोपर्यंत कार्ड गायब झाल्यानंतर केलेल्या खरेदीसाठी त्यांची जास्तीत जास्त दायित्व \$ 50 आहे. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ऍक्ट डेबिट कार्ड ग्राहकांना हानी किंवा चोरीपासून समान संरक्षण देते-परंतु ग्राहकाने 48 तासांच्या शोधाच्या आत ते अहवाल दिला. 48 तासांनंतर, कार्ड वापरकर्त्याचे उत्तरदायित्व \$ 500 पर्यंत वाढते; 60 दिवसांनंतर कोणतीही मर्यादा नाही.

इतर क्रेडिट कार्ड फायदे :

निष्पक्ष क्रेडिट बिलिंग अॅक्टला शिपिंग दरम्यान खराब झालेल्या किंवा गमावलेल्या वस्तूंचा अनधिकृत खरेदी किंवा खरेदी करण्याची परवानगी देते. परंतु जर आयटम डेबिट कार्डसह खरेदी केला गेला तर व्यापारी असे करण्यास इच्छुक नसल्यास ते उलटले जाऊ शकत नाही. आणखी काय आहे, डेबिट कार्ड चोरीच्या पीडितांना तपासणी पूर्ण होईपर्यंत परतावा मिळत नाही. दुसरीकडे, क्रेडिट कार्ड धारकांना विवादित शुल्काचे मूल्यांकन केले नाही; रक्कम सामान्यतः ताबडतोब व वजा केली जाते आणि व्यापारी मागे घेण्यात येते तरच पुनर्संचयित केले जाते. काही क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रदात्यांनी त्यांच्या ग्राहकांना शून्य-उत्तरदायित्व संरक्षण दिले आहे, परंतु क्रेडिट कार्ड धारकांसाठी कायदा अधिक क्षमाशील आहे. आपल्याला कार भाड्याने घेण्याची आवश्यकता असल्यास, बऱ्याच क्रेडिट कार्ड टक्कर करण्यासाठी काही प्रकारचे माफी देतात. जरी आपण डेबिट कार्ड वापरू इच्छित असाल तरीही बऱ्याच कार भाड्याने एजन्सींना ग्राहकांना क्रेडिट कार्ड माहिती बँकअप म्हणून प्रदान करणे आवश्यक आहे. ग्राहकांसाठी एकमात्र मार्ग म्हणजे भाडे एजन्सीला कदाचित बँक खात्यात डेबिट कार्डावर कदाचित अधीन ठेव म्हणून काही शंभर डॉलर्स ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. क्रेडिट कार्ड्सचा वापर करून कर्ज कर्जावर क्रेडिट कार्ड सेंटर वापरण्याचे मुख्य दोष, क्रेडिट स्कोअर प्रभाव

आणि खर्च. क्रेडिट कार्ड पासून व्याज आणि शुल्क अनिवार्यपणे अल्पकालीन कर्ज आहे आपण व्याजासह आपण जे खर्च करता ते परत पैसे द्यावे लागते

. व्याज दर आणि शुल्क :

आपल्या वार्षिक टक्केवारी दर (एपीआर) गणना करण्यासाठी वापरल्या जातात. कार्ड एप्रिल जितके जास्त असेल तितके जास्त ते महिना पर्यंत समतोल ठेवण्यासाठी खर्च करेल. फीच्या बाबतीत, आपले कार्ड वार्षिक शुल्क, परकीय व्यवहार शुल्क, शिल्लक हस्तांतरण शुल्क, रोख आगाऊ शुल्क, उशीरा पेमेंट शुल्क किंवा परत भरलेल्या पेमेंट शुल्क शुल्क आकारते की नाही याची जाणीव असावी. अंगठ्याचा सामान्य नियम म्हणून, क्रेडिट कार्डचे पुरस्कार कार्यक्रम चांगले आहे आणि ते अधिक फायदे आहेत, वार्षिक शुल्क जास्त असेल.

2) डिपॉझिट्स

डिपॉझिट म्हणजे काय?

ठेव ही एक आर्थिक मुदत आहे जी बँकेमध्ये ठेवली जाते. पैसे एक हस्तांतरण समाविष्ट असलेल्या व्यवहाराचे व्यवहार आहे सुरक्षिततेसाठी दुसरा पक्ष. तथापि, एक चांगले वितरण करण्यासाठी वापरल्या जाणार्या पैशाच्या भागाचा एक भाग वापरू शकतो.

- महत्वाचे मुद्दे

ठेवी एकापेक्षा जास्त परिभाषा आहे.

- ठेवीचे एक परिभाषा जेव्हा निधी किंवा सेवांच्या वितरणासाठी सुरक्षा किंवा तारणासाठी सुरक्षा किंवा संपार्श्विक म्हणून वापरली जाते तेव्हा.
- दुसऱ्या प्रकारच्या ठेवीमध्ये सुरक्षिततेसाठी, सुरक्षिततेसाठी, एका बँकेसारख्या दुसऱ्या पक्षाचे हस्तांतरण करणे समाविष्ट आहे. ठेवी कशा ठेवते त्यात

ठेवी कशी कार्य करते :

ते दोन भिन्न अर्थ समाविष्ट करते. एका प्रकारच्या ठेवीमध्ये सुरक्षिततेसाठी दुसऱ्या पक्षासाठी निधी हस्तांतरण समाविष्ट आहे. या परिभाषाचा वापर करून, बँक किंवा क्रेडिट युनियनमध्ये ठेवलेल्या बचत किंवा चेकिंग खात्यात हस्तांतरण ठेवते. या वापरात, पैसे जमा झालेल्या व्यक्तीशी अद्यापही त्या व्यक्तीच्या मालकीचे किंवा अस्तित्वाशी संबंधित आहे आणि त्या व्यक्ती किंवा अस्तित्त्व कोणत्याही वेळी पैसे काढू शकतात, त्या व्यक्तीच्या खात्यात आणण्यासाठी किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे वापरतात. ते सेवा देण्याच्या उद्देशाने

ठेवीचे प्रकार :

ठेवीचे प्रकार खालीलप्रमाणे वर्गीकृत केले जाऊ शकतात:

- बचत बँक खाते
- चालू ठेव खाते
- मुदत ठेव खाते
- आवर्ती ठेव खाते

बचत बँक खाते :

नावे सूचित करतात की या प्रकारचे खाते योग्य आहे ज्या लोकांना निश्चित उत्पन्न आहे आणि ते शोधत आहेत पैसे वाचवा. उदाहरणार्थ, ज्या लोकांना पगार मिळतो किंवा मजूर म्हणून काम करणारे लोक हे खाते आहे कमीतकमी सुरुवातीच्या ठेवीसह उघडता येते जे बदलते बँक ते बँक. कधीही पैसे जमा केले जाऊ शकतात या खात्यात एकतर स्वाक्षरी करून पैसे काढता येतात मागे घेण्याचा फॉर्म किंवा चेक देऊन किंवा वापरून एटीएम कार्ड साधारणपणे बँका त्यावर काही निर्बंध घालतात

या खात्यातून पैसे काढण्याची संख्या. व्याज आहे खात्यात जमा शिल्लक ठेवण्यास परवानगी द बचत बँक खात्यावर व्याज दर बदलू शकतो बँक मध्ये बँक आणि वेळोवेळी बदलते. ए खात्यात किमान शिल्लक ठेवावी लागेल बँकेने ठरविल्याप्रमाणे

करंट डिपॉझिट अकाउंट

बिग उद्योजक, कंपनी आणि संस्था जसे शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांसारख्या संस्था त्यांच्या बँक खात्यातून पैसे कमवावे लागतात. बचत बँक खात्यातून पैसे काढण्याच्या संख्येवर निर्बंध असल्यामुळे, त्या प्रकारचे खाते त्यांच्यासाठी योग्य नाही. त्यांना एक खाते असणे आवश्यक आहे ज्यापासून काही वेळा पैसे काढले जाऊ शकतात. बँका त्यांच्यासाठी चालू खाते उघडतात. बचत बँक खात्यासारखे, या खात्यात खाते उघडताना काही निश्चित ठेवीची आवश्यकता असते. या ठेवीवर, बँक शिल्लकांवर कोणत्याही प्रकारचे व्याज देत नाही. एवजी खातेधारक प्रत्येक वर्षी ऑपरेशन शुल्क म्हणून निश्चित रक्कम देते.

मुदत ठेव खाते

काही बँक ग्राहकांना दीर्घ काळासाठी पैसे काढून टाकू शकतात. अशा ठेवी उच्च व्याज दर देतात. बचत बँक खात्यात पैसे जमा केले असल्यास, बँका कमी व्याज देतात. त्यामुळे, पैसे उच्च दराने व्याज मिळविण्यासाठी मुदत ठेव खात्यात जमा केले जाते. या प्रकारचे ठेव खाते ठेवी निर्दिष्ट कालावधीसाठी रक्कम बनविण्याची परवानगी देते. हा कालावधी ठेवीचे 15 दिवस ते तीन वर्षांपासून किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते ज्यावेळी पैसे काढण्याची परवानगी नाही. तथापि, विनंतीवर ठेवीदार त्याच्या परिपक्वतेच्या आधी रक्कम कमी करू शकते. त्या बाबतीत, बँका सहमत होते त्यापेक्षा कमी व्याज देतात. मुदत ठेव खात्यावरील व्याज वेळेच्या काही कालांतराने मागे घेतले जाऊ शकते. कालावधीच्या शेवटी, ठेवी मागे घेण्याची किंवा पुढील कालावधीसाठी नूतनीकरण केली जाऊ शकते. मुदत ठेव पावतीच्या सुरक्षेवर बँक कर्ज देत आहेत.

आवर्ती ठेव खाते

एका विशिष्ट कालावधीसाठी महिन्यात एकदा एक निश्चित रक्कम जमा करण्यास सहमत आहे. त्यात रस असलेल्या एकूण जमा परिपक्वतेनुसार देय आहे. तथापि, ठेवीदाराला त्याच्या परिपक्वतेच्या आधी खाते बंद करण्याची आणि त्या कालावधीपर्यंत स्वारस्याने पैसे परत मिळण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

3) गुंतवणूक

गुंतवणूक बँकिंग ही बँकिंग ऑपरेशनची एक विशेष विभाग आहे जी व्यक्ती किंवा संस्था भांडवल वाढवते आणि त्यांना वित्तीय सल्लागार सेवा प्रदान करते. गुंतवणूक बँकिंग जगातील सर्वात जटिल आर्थिक यंत्रणे आहे. ते अनेक भिन्न उद्देश आणि व्यवसाय संस्था सेवा देतात. ते विविध प्रकारच्या वित्तीय सेवा देतात, जसे की मालकी व्यापार किंवा व्यापार सिक्युरिटीज त्यांच्या स्वतःच्या खात्यांसाठी, विलीनीकरण आणि अधिग्रहण सल्लागार ज्यामध्ये एम आणि म्हणून संघटनांना मदत करणे समाविष्ट आहे लिव्हरेज वित्त ज्यामध्ये मालमत्ता खरेदी करण्यासाठी कंपन्यांना कर्ज देणे, व्यवसायाची रचना करणे, व्यवसायाची संरचना अधिक कार्यक्षम होण्यासाठी आणि ते जास्तीत जास्त नफा आणि नवीन समस्या किंवा आयपीओ बनविण्यात मदत करणे समाविष्ट आहे.

4) कर्ज आणि तारण

A) कर्ज

एक कर्ज म्हणजे वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यात आलेल्या पैशाची रक्कम विविध आर्थिक आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी केली जाते.

B) गहाणखतः -

एक तारण अशी एक योजना आहे ज्यामध्ये जमीन, घर किंवा इमारतीसारख्या मालमतेस कर्जाद्वारे पैसे मिळविण्यासाठी हमी म्हणून वापरले जाते.

कर्जाचे प्रकारः

अ) वैयक्तिक कर्जः

बहुतेक बँका त्यांच्या ग्राहकांना वैयक्तिक कर्जे देतात आणि पैसे बिल भरण्यासारखे किंवा नवीन दूरदर्शन खरेदी करण्यासारख्या कोणत्याही खर्चासाठी वापरल्या जाऊ शकतात. **साधारणपणे, या कर्ज असुरक्षित कर्ज आहेत.** वैयक्तिक कर्जाची मंजूरी देण्याआधी कर्जदार किंवा बँकेला मालमतेचा पुरावा इत्यादीसारख्या काही दस्तऐवजांची आवश्यकता असते. कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदाराकडे पुरेसे मालमता किंवा उत्पन्न असणे आवश्यक आहे. वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत, अनुप्रयोग लांबी 1 किंवा 2 पृष्ठे आहे. कर्जाच्या नकारात्मक किंवा कर्जाच्या मंजूरीबद्दल काही दिवसात हे जाणून घेते. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की या कर्जाशी संबंधित व्याज दर उच्च बाजवर असू शकते. या कर्जाची कार्यपद्धती इतकी वेळ नाही. म्हणून, जर आपण मोठी रक्कम उधार घेतली तर आपल्या आर्थिक नियोजन केल्याशिवाय परतफेड करणे आपल्यासाठी कठीण होऊ शकते.

क्रेडिट कार्ड कर्जः

जेव्हा आपण क्रेडिट कार्ड वापरत असाल तेव्हा आपल्याला समजले पाहिजे की आपल्याला बिलिंग चक्राच्या शेवटी आपण केलेल्या सर्व खरेदीसाठी परतफेड करावे लागेल. आपण परदेशात प्रवास करत असताना देखील क्रेडिट कार्ड जवळजवळ सर्वत्र स्वीकारले जातात. आपण खरेदी केलेल्या गोष्टींसाठी देय सर्वात सोप्या मार्गापैकी एक आहे, तो एक लोकप्रिय कर्ज प्रकार बनला आहे. क्रेडिट कार्ड लागू आणि लाभ घेण्यासाठी आपल्याला कार्ड जारीकर्त्याद्वारे प्रदान केलेला एक साधा अनुप्रयोग फॉर्म

भरावा लागेल. आपण ऑनलाइन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे देखील निवडू शकता. हे प्लास्टिकचे कार्ड ग्रेट पारितोषिक आणि फायदे घेऊन येतात. हे कर्ज आहे जेथे आपल्याला वेळेवर परतफेड करण्याची आवश्यकता आहे परंतु आपल्याला ते वापरण्यासाठी देखील सुंदरपणे पुरस्कृत केले जाते.

गृह कर्ज:

जेव्हा आपण घर खरेदी करू इच्छित असाल तेव्हा गृह कर्जासाठी अर्ज आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो. हे आपल्याला आर्थिक सहाय्य प्रदान करते आणि आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी घर खरेदी करण्यात मदत करते. हे कर्ज सामान्यतः दीर्घकालीन (20 वर्षे ते 30 वर्षे) सह येतात. भारतातील काही शीर्ष बँकांनी त्यांच्या गृह कर्जासह दिले जाणारे दर 8.30% वर सुरु होते. कर्जाची विनंती कर्जाची विनंती मंजूर करण्यापूर्वी आपले क्रेडिट स्कोर तपासले जाते. आपल्याकडे चांगला क्रेडिट स्कोर असल्यास, आपल्या गृह कर्जासह दुष्परिणामांचा आनंद घेण्यात आपल्याला सक्षम संधी आहे.

कार कर्ज:

एक कार खरेदी करणे निश्चितपणे आपल्यामध्ये आनंद आणि आनंदाची एक चांगली भावना आहे. एक कार आपल्या मालमत्ता म्हणून राहिल आणि ते आहे आपण बनविलेल्या सर्वात मोठ्या गुंतवणूकीपैकी एक आहे. कार कर्ज आपल्याला कारची मालकी घेण्याच्या आपल्या स्वप्नामध्ये आणि आपल्या कारची खरेदी करण्याच्या मार्गावर मार्ग ठेवण्यास मदत करते. कोणत्याही कर्जाच्या दिशेने आपल्या पात्रतेचा निर्णय घेण्यासाठी क्रेडिट अहवाल महत्त्वपूर्ण असल्याने, कार कर्जासाठी अर्ज करता तेव्हा उच्च क्रेडिट स्कोर असणे चांगले आहे. कर्ज अर्ज सहजपणे मंजूर होईल आणि आपल्याला कर्जाशी संबंधित व्याज कमी दर मिळेल.

दुचाकी कर्ज:

आजच्या जगात दुचाकी अत्यंत आवश्यक आहे. हे एक लांब प्रवासासाठी किंवा शहरातील व्यस्त रस्त्यासाठी होणार आहे - बाइक आणि स्कूटर आपल्याला

सोयीस्करपणे प्रवास करण्यास मदत करू शकतात. एक दुचाकी कर्जासाठी अर्ज करणे सोपे आहे. या कर्जाच्या अंतर्गत आपण घेतलेली रक्कम आपल्याला दुचाकी खरेदी करण्यास मदत करते. परंतु जर आपण वेळेवर हप्ते भरत नसाल आणि आपले कर्ज साफ केले नाही तर विमा रक्कम कर्जाची रक्कम पुनर्प्राप्त करण्यासाठी आपल्या दुचाकी घेईल.

लहान व्यवसाय कर्ज:

लहान व्यवसाय कर्ज कमी व्यवसाय आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लहान स्केल आणि मध्यम स्कीज व्यवसायांना प्रदान केली जातात. या कर्जाचा वापर विविध उद्देशांसाठी केला जाऊ शकतो जे व्यवसायात वाढण्यास मदत करतात. यापैकी काही उपकरणे खरेदी करणे, कर्मचार्यांची वेतन, विपणन खर्च, व्यवसाय कर्ज देणे, प्रशासकीय खर्चाची पूर्तता करणे, प्रशासकीय खर्चाची पूर्तता करणे किंवा नवीन शाखा उघडण्यासाठी किंवा फ्रँचाईझ घेण्याकरिता देखील.

होम नूतनीकरण कर्ज:

बहुतेक कर्जदारांद्वारे होम इनोवेशन लोन ऑफर केले जातात. विद्यमान निवासी मालमतेच्या नूतनीकरण, दुरुस्ती किंवा सुधारणाशी संबंधित खर्च पूर्ण करण्यासाठी याची पूर्तता केली जाऊ शकते. अवलंबून कर्जदारावर, आपण होम नूतनीकरण कर्जासह काय करू शकता यासह बरेच लवचिकता आहे. आपण उत्पादने खरेदी करण्यासाठी किंवा सेवांसाठी पैसे खरेदी करण्यासाठी ते वापरू शकता. उदाहरणार्थ, आपण ठेकेदार, आर्किटेक्ट किंवा इंटीरियर सजावटीच्या सेवांसाठी देय देऊ शकता. फर्निचरेटर, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर इत्यादीसारख्या घरगुती उपकरणे इत्यादी खरेदी करण्यासाठी आपण याचा वापर करू शकता

गोल्ड लोन:

इमर्जन्सी किंवा प्लॅन्ड वित्तीय आवश्यकता, जसे की व्यवसाय विस्तार, शिक्षण, वैद्यकीय आणींस्था इत्यादीसारख्या रोखाने रोखण्यासाठी सोन्याचे कर्ज वापरले जाऊ शकते. सोन्याच्या विरुद्ध कर्ज एक सुरक्षित कर्ज आहे जेथे कर्जाच्या रकमेसाठी

सोने सुरक्षा किंवा संपार्शरी आहे सोन्याच्या कर्जाचे मूल्य निर्धारित केल्यावर दागदागिने असलेल्या इतर धातू, रत्न किंवा दगडांची गणना केली जाणार नाही.

कृषी कर्ज:

शेतक-यांना त्यांच्या दररोज किंवा सामान्य शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकर्यांना प्रदान केले जाते. हे कर्ज अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असू शकतात. ते पीक लागवडीसाठी किंवा शेती उपकरणे विकत घेण्यासाठी कार्यरत भांडवल वाढविण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

शैक्षणिक कर्ज:

शालेय किंवा महाविद्यालयाकडे शैक्षणिक आवश्यकता वित्त करण्यासाठी विशेषतः शैक्षणिक कर्जाची पूर्तता केली जाते. कर्जदारावर अवलंबून, ते मूलभूत फी समाविष्ट करेल अभ्यासक्रम, परीक्षा फी, निवास फी आणि इतर विविध शुल्क. विद्यार्थी, दादा, पती किंवा भावंड यासारख्या इतर कोणत्याही नातेवाईकासह कर्जदार आहे. भारतात किंवा परदेशात अभ्यासक्रमासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. हे विविध प्रकारच्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी घेतले जाऊ शकते जे एकतर अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ आहे. ते व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच अंडरग्रेजुएट आणि स्नातकोत्तर अभ्यासक्रम समाविष्ट करतात.

पेड डे लोन:

पेड डे कर्ज देखील वेतन कर्ज देखील दिले जाते. हे असुरक्षित अल्पकालीन कर्ज आहेत ज्यांना ग्राहकांना स्थिर उत्पन्नासह नियुक्त करण्याची आवश्यकता असते. त्यांच्याकडे जास्त व्याज दर असतात. हे अर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइल, वय आणि उत्पन्नावर आधारित आहे. आवश्यक कागदपत्रे पगार स्टेटमेंट आणि उत्पन्नाचे इतर पुरावे असतील.

कॅश अॅव्हान्सन्स:

हे कर्ज क्रेडिट कार्ड जारीकर्त्याद्वारे दिले जातात आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना क्रेडिट कार्ड वापरून एटीएम मशीनमधून रोख पैसे काढण्याची परवानगी देतात. अशा प्रकारे क्रेडिट कार्डमधून काढल्या जाऊ शकतील अशा रोख रक्कम उपलब्ध असलेल्या क्रेडिट मर्यादेवर अवलंबून असेल. नगदी स्वारस्याने परत भरावी लागते, जे सामान्यतः रोख मागे घेण्यात येते. कॅश अॅडव्हान्स फी आणि एटीएम किंवा बँक फीसारख्या रोख अॅडव्हान्सशी संबंधित इतर शुल्क देखील आहेत.

गहाणखत प्रकार: -

साध्या गहाणखत:

साध्या तारणात, गहाणखत, गहाणखत तारण पैसे भरण्यासाठी स्वतः ला वचन देतो आणि कर्जाची रक्कम देण्यास अपयशी ठरल्यास गहाणखत गहाणखत मालमतेची विक्री आणि कर्जाची रक्कम कव्हर करण्याचा अधिकार असेल.

सशर्त विक्रीद्वारे गहाणखत:

सशर्त विक्रीद्वारे गहाणखत, गहाणखत आणि गहाणखत यांच्यातील कराराच्या वेळी काही अट ठेवली जाते. एखाद्या विशिष्ट तारखेनंतर कर्जाची रक्कम देण्याची डीफॉल्ट झाल्यास, एक विक्री अपरिहार्य किंवा अधिक अटी बनली असेल तर एक अट असू शकते.

Usufructuary marggages:.

एक युफ्रक्टर गहाणखत मध्ये, गहाणखत गहाणखत वितरीत करण्यासाठी ताब्यात घेतो किंवा मालमतेची मालकी राखण्यासाठी अधिकृततेनुसार त्यात पेमेंट पूर्णपणे समाविष्ट होईपर्यंत मालमतेची मालकी राखण्यासाठी अधिकृत करते.

इंग्रजी गहाणखत:

इंग्रजी गहाणखत मध्ये, गहाणखत एक निश्चित तारीख आणि कर्जदारांना पैसे हस्तांतरित करण्यासाठी कर्जदारांना हस्तांतरित करण्यासाठी एक वचन देते.

अनावश्यक तारण:

अनावश्यक तारण ही एक सोपा गहाण आहे, सशर्त विक्री, इंग्रजी गहाणखत, इंग्रजी गहाणखत किंवा कलम 58 मधील शीर्षक कार्याद्वारे तारण ठेवून गहाणखत आहे.

समंजस गहाणखत:

एक न्यायसंगत गहाणखत, एक गहाणखत मूळ शीर्षक म्हणून तेथे सुरक्षा तयार करण्याच्या उद्देशाने बँकेला डीआयडी देते. कागदपत्रांसह मूळ शीर्षक कर्मचारी जमा करून एक न्यायसंगत तारण तयार केले जाते. हे, सब-रजिस्ट्रार नोंदणीकृत गहाणख्यात नोंदणीकृत तारण सह नोंदणी करण्याची गरज नाही, औपचारिकपणे सब-रजिस्ट्रारसह मालमतेवर एक शुल्क तयार केला जातो. सुरक्षा उद्देशासाठी लिखित पुरावा वापरला जातो आणि कर्ज घेणारा असल्यास कर्जाच्या मालकीची मालकी घेणे आणि त्याउलंतीचा कर्ज घेण्याची रक्कम देण्याची रक्कम कमी झाल्यास.

रिव्हर्स गहाणखत:

रिव्हर्स गहाणखत म्हणून हे दर्शविते की ते पुनर्विक्रीच्या प्रवाहावर कार्य करते. हे तारण कर्ज आहे ज्यामध्ये कर्जदार कर्जदाराला मासिक हप्ते देते.

5) विमा

विमा हा एक धोरण आहे, जो पॉलिसीद्वारे दर्शविला जातो, ज्यामध्ये एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेला विमा कंपनीकडून झालेल्या नुकसानीविरुद्ध आर्थिक संरक्षण किंवा परतफेड मिळते. कंपनीला विमा उतरवलेल्या व्यक्तीसाठी अधिक परवडणार्या ग्राहकांच्या जोखीमांचे धोके पूल देतात.

भारतात उपलब्ध असलेल्या विमा प्रकार?

भारतात विमा मोठ्या प्रमाणावर तीन श्रेणींमध्ये विभागला जाऊ शकतो:

लाइफ इन्शुरन्स

नाव म्हणून जीवन विमा आपल्या जीवनावर विमा आहे. आपल्या आश्रित व्यक्तीला आपल्या अतुलनीय निधन झाल्यास आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आपण लाइफ इन्शुरन्स खरेदी करता. जर आपण आपल्या कुटुंबासाठी एकमात्र कमावती आहात किंवा आपले कुटुंब आपल्या उत्पन्नावर जोरदार अवलंबून असेल तर जीवन विमा विशेषतः महत्वाचा आहे. जीवन विमा अंतर्गत, द पॉलिसीधारक पॉलिसीच्या मुदती दरम्यान कालबाह्य झाल्यास पॉलिसीधारकाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या मोबदला आहे. महाग उपचारांसाठी वैद्यकीय खर्चासाठी आरोग्य विमा

आरोग्य विमा

खरेदी खरेदी केला जातो. विविध प्रकारचे आरोग्य विमा पॉलिसी रोग आणि आजारांच्या अरेवर कव्हर करतात. आपण एक सामान्य आरोग्य विमा पॉलिसी तसेच विशिष्ट रोगांसाठी धोरणे खरेदी करू शकता. आरोग्य विमा पॉलिसीकडे दिलेला प्रीमियम सामान्यतः उपचार, हॉस्पिटलायझेशन आणि औषध खर्च समाविष्ट करतो. आजच्या जगात

कार विमा

प्रत्येक कारच्या मालकासाठी एक कार विमा एक महत्वाचा धोरण आहे. हे विमा आपल्याला दुर्घटनांसारख्या कोणत्याही अयोग्य घटनेविरुद्ध संरक्षण करते. काही पॉलिसी देखील आपल्या कारला पूर किंवा भूकंपाच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान भरपाई देतात. त्यामुळे तृतीय पक्षीय दायित्व देखील समाविष्ट आहे जेथे आपल्याला इतर वाहन मालकांना नुकसान भरावे लागेल.

शिक्षण विमा

बाल शिक्षण विमा जीवन विमा पॉलिसीसारखाच आहे जो विशेषतः बचत साधन म्हणून डिझाइन केलेले आहे. आपल्या मुलास उच्च शिक्षणासाठी वयापर्यंत पोहोचते आणि महाविद्यालयात प्रवेश मिळतो (18 वर्षे आणि त्यावरील) प्रवेश मिळतो तेव्हा एक शिक्षण

विमा एक चांगला मार्ग असू शकतो. या फंड नंतर आपल्या मुलाच्या उच्च शिक्षण खर्चासाठी वापरण्यासाठी वापरला जाऊ शकतो. या विमा अंतर्गत, मूल जीवनशैली किंवा निधी प्राप्तकर्ता आहे, तर पालक / कायदेशीर पालक पॉलिसीचे मालक आहे. शिक्षण नियोजन कॅल्क्युलेटर वापरून आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणास निधी देणार्या पैशाची मोजणी करू शकता.

गृह विमा

आम्ही आमच्या स्वतः च्या घरांचे मालक करण्याचा स्वप्न पाहत आहोत. होम इन्शुरन्स फायर आणि इतर नैसर्गिक आपत्ती किंवा संकटे यासारख्या दुर्घटनांमुळे आपल्या घराच्या नुकसानास किंवा नुकसानीस मदत करू शकतात. होम इन्शुरन्स इतर उदाहरणांना वीज, भूकंप इत्यादीसारख्या इतर उदाहरणे समाविष्ट करते.

6) एटीएम (एटीएम (अत्याधिक टेलर मशीन)

एटीएम व्यक्तींना वास्तविक टेलरच्या मदतीने बँकिंग व्यवहार करण्यास सक्षम करते. तसेच, ग्राहक बँक शाखेला भेट न घेता बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात. डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या वापरासह बहुतेक एटीएम व्यवहारांचा वापर केला जाऊ शकतो **स्वयंचलित टेलर मशीनची वैशिष्ट्ये खालील समाविष्ट करतात.**

लिंकड बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरित करा.

खाते शिल्लक प्राप्त करा.

अलीकडील व्यवहार यादी प्रिंट.

आपला पिन बदला.

आपले रोख जमा करा.

प्रीपेड मोबाइल रिचार्ज.

बिल पेमेंट.

7) इंटरनेट बँकिंग

ऑनलाइन बँकिंग वापरकर्त्यास इंटरनेटद्वारे आर्थिक व्यवहार आयोजित करण्याची परवानगी देते. ऑनलाइन बँकिंग इंटरनेट बँकिंग किंवा वेब बँकिंग देखील ओळखली जाते. ऑनलाइन बँकिंग ग्राहकांना जवळजवळ प्रत्येक सेवा प्रदान करते की परंपरागतपणे ठेवी, हस्तांतरण आणि ऑनलाइन बिल पेमेंटसह स्थानिक शाखेद्वारे उपलब्ध.

8) होम बँकिंग

होम बँकिंग म्हणजे काय?

होम बँकिंग ही शाखा स्थानांऐवजी घरापासून बँकिंग व्यवहार चालविण्याचे सराव आहे. होम बँकिंग सामान्यतः टेलिफोन, किंवा मेलद्वारे बँकिंगवर मोबाइल बँकिंग, वेब बँकिंग, बँकिंगचा संदर्भ देते.

होम बँकिंगचे प्रकार:

मोबाइल बँकिंग

बँकिंगद्वारे मोबाइल फोन ॲप्स वाढत्या लोकप्रिय झाले आहे. बहुतेक मोबाइल ॲप्स वेबसाइट्सपेक्षा वापरण्यास सोपे असतात आणि त्यांच्याकडे काही सुरक्षा लाभ आहेत. विशेषतः, बँकिंग ॲप्स फिशिंग हल्ल्यांपासून संरक्षण प्रदान करू शकतात. मोबाइल ॲप्स देखील वापरकर्त्यांना वेबसाइटद्वारे उपलब्ध नसलेल्या वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देतात.

वेब बँकिंग

वेब बँकिंग इंटरनेटवर अद्यापही सामान्य आहे. जवळजवळ सर्व बँकांमध्ये वेबसाइट आहेत जी खाते आणि बचत खात्यांची तपासणी करण्याची परवानगी देतात. वेब बँकिंग सामान्यतः व्यक्ती आणि लहान व्यवसायांसाठी उपलब्ध असते. टेलिफोनवरील टेलिफोनवरील नवीन अॅप्सवर नवीन अॅप्सपेक्षा काही वापरकर्ते वेब बँकिंगसह अधिक आरामदायक असू शकतात आणि होम बँकिंगच्या सर्वात जुने स्वरूपांपैकी एक आहे आणि अद्याप काही उपयोग आहेत. मिळविण्यासाठी सर्वात लवकर होम बँकिंग सेवांपैकी काही स्वयंचलित प्रणाली होत्या फोनवर खाते शिल्लक. इंटरनेटने त्या फंक्शनवर जास्तीत जास्त घेतले आहे, तर फोनद्वारे बँकिंग एक उपयुक्त फिकट आहे. ग्राहकांनी खरोखर संशयास्पद दिसणार्या व्यवहार केले की बँकांना सत्यापित करण्यासाठी एक मार्ग आहे.

9) ऑनलाइन बँकिंग

इलेक्ट्रॉनिक बँकिंग एक व्यापक टर्म किंवा श्रेणी आहे ज्यात इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, टेलबँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डसंसारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे केलेले कोणतेही प्रकार आहेत.

मी ऑनलाइन बँकिंग कसे सेट करू?

इंटरनेट बँकिंग सुविधेसाठी अर्ज करण्यासाठी इंटरनेट बँकिंग नोंदणी फॉर्म नोंदणी फॉर्म डाउनलोड करा. आपण खाते धारण असलेल्या शाखेत फॉर्म पूर्ण करा आणि सबमिट करा. शाखा अधिकारी आपल्याला नोंदणी प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन करेल आणि इंटरनेट बँकिंग किट जारी करेल.

10) मोबाइल बँकिंग

मोबाइल बँकिंग म्हणजे काय?

मोबाइल बँकिंग म्हणजे आर्थिक व्यवहारासाठी मोबाइल डिव्हाइसचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. ही सेवा काही वित्तीय संस्थांद्वारे, विशेषतः बँकाद्वारे प्रदान केली जाते. मोबाइल बँकिंग क्लायंट आणि वापरकर्त्यांना विविध व्यवहार करण्यासाठी सक्षम करते, जी संस्थेवर अवलंबून बदलू शकते.

मोबाइल बँकिंग सेवांचे प्रकार

1. खाते माहिती

खाते माहिती प्रवेश प्रवेश ग्राहकांना त्यांच्या खात्यात शिल्लक आणि स्टेटमेंट्सना मिनी अकाउंट स्टेटमेंटची विनंती करून, ट्रान्स ट्रॅक्शनल आणि खाते इतिहासाचे पुनरावलोकन करा, त्यांच्या मुदत ठेवीचे पुनरावलोकन करा आणि कर्ज किंवा कार्ड स्टेटमेंटवर प्रवेश करा, गुंतवणूकी स्टेटमेंट (इक्विटी किंवा म्युच्युअल फंड) आणि पहा.

2. ट्रान्झॅक्शन

ट्रान्झॅक्शनल सर्व्हिसेस ग्राहकांना त्याच संस्था किंवा इतर संस्थांवरील खात्यांमध्ये निधी हस्तांतरित करण्यास सक्षम करते, स्वयं-खाते हस्तांतरण करण्यासाठी, तृतीय पक्ष (जसे की बिल पेमेंट) करा आणि इतर अनुप्रयोग किंवा प्रीपेड सेवा प्रदात्यांच्या सहकार्याने खरेदी करा.

3. गुंतवणूकी

गुंतवणूक व्यवस्थापन सेवा त्यांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यास सक्षम करतात किंवा त्यांच्या गुंतवणूकी पोर्टफोलिओचे रिअल-टाइम व्यू सक्षम करतात (टर्म-डिपॉझिट्स इ.)

4. समर्थन सेवा

सहाय्य सेवा कर्जासाठी त्यांच्या विनंत्यांसाठी त्यांच्या विनंत्यांसाठी तपासण्यासाठी ग्राहकांना सक्षम करा, त्यांच्या कार्ड विनंत्यांवर अनुसरण करा

5. सामग्री आणि बातम्या

सामग्री सेवा फायनान्सशी संबंधित बातम्या आणि बँक किंवा संस्थेद्वारे नवीनतम ऑफर प्रदान करतात.

11) व्यवहार

एक व्यवहार हा एक व्यवसाय कार्यक्रम आहे जो एखाद्या संस्थेच्या आर्थिक स्टेटमेंटवर आर्थिक प्रभाव आहे आणि त्याच्या लेखा रेकॉर्डमध्ये प्रवेश म्हणून रेकॉर्ड केला जातो. उदाहरणे उदाहरणे आहेत खालीलप्रमाणे: प्रदान केलेल्या किंवा वितरीत केलेल्या सेवांसाठी पुरवठादार देणे. रोख एक्सचेंजवर आधारित,

तीन प्रकारचे खाते व्यवहार आहेत

म्हणजे रोख व्यवहार, नॉन-कॅश व्यवहार आणि क्रेडिट व्यवहार.

- रोख व्यवहार. ते सर्वात सामान्य प्रकारचे व्यवहार आहेत, जे रोखाने हाताळलेले असलेल्यांचा संदर्भ देतात.
 - नॉन-कॅश व्यवहार. ...
 - क्रेडिट व्यवहार.

12) बुक तपासा

एक चेकबुक एक फोल्डर किंवा लहान पुस्तक आहे ज्यात खातेधारक तपासण्यासाठी जारी केलेले प्रीप्रिंट पेपर इन्स्ट्रुमेंट्स आणि वस्तू किंवा सेवांसाठी पैसे द्यावे लागतात. अचेकबुकमध्ये क्रमवारीनुसार क्रमांकित केलेले चेक आहेत जे खातेधारक विनिमय बिल म्हणून वापरू शकतात.

तपासणीचे प्रकार चेकचे प्रकार.

ऑर्डर तपासा.

ओलांडलेले चेक

खाते पेरी चेक

स्टेल चेक.

पोस्ट डेटेड चेक.

अँटी डेटेड चेक.

स्वतः ची तपासणी

13) लेखा नोंद

लेखा रेकॉर्डमध्ये मालमत्ता आणि जबाबदाऱ्यांची नोंद असते, आर्थिक व्यवहार, लेजर, जर्नल्स आणि कोणतेही सहाय्यक धनादेश आणि चालान यासारखी कागदपत्रे

14) स्मरणशक्ती

परदेशातून भारत आणि परत या पैशांचे हस्तांतरण होते प्रेषण म्हणून ओळखले जाते. ... बाह्य पैसे: कोणतीही हस्तांतरण देशाबाहेरील देशाला बाह्य रेमिटन्स म्हणतात. उदाहरणार्थ, तर आपली मुलं परदेशी शिक्षण घेत आहेत आणि आपण निधी हस्तांतरित करतात आपल्या भारत खात्यातून त्यांचे समर्थन करण्यासाठी ते एक आहे आपल्यासाठी बाह्य रेमिटन्स

16) ओव्हरड्राफ्ट

ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय?

ओव्हरड्राफ्ट एक आर्थिक साधन आहे ज्यात पैसे मिळू शकतात तरीही चालू किंवा बचत खात्यातून मागे घ्या

खाते शिल्लक शून्य खाली आहे. हा एक प्रकारचा विस्तार आहे बँकांनी देऊ केलेल्या आर्थिक मर्यादेची आणि ती रक्कम म्हणतात 'ओव्हरड्रॉन' व्हा. यासाठी अधिकृत ओव्हरड्राफ्ट मर्यादा नियुक्त केली आहे

प्रत्येक ग्राहक त्यांच्या बँकेशी असलेल्या संबंधांवर अवलंबून असतो. ग्राहक ठरलेल्या मर्यादेपर्यंत पैसे काढू शकतो.

फॉर्ममध्ये काढलेल्या पैशांवर बँका व्याज दर आकारतात ओव्हरड्राफ्टचा.

ओव्हरड्राफ्ट सुविधेवरील व्याज दर

खाजगी आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेचा व्याज दर

सार्वजनिक क्षेत्रातील बँका सावकारापेक्षा सावकाराप्रमाणे बदलू शकतात

आवश्यक कर्जाची रक्कम, परतफेड कालावधी आणि संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेशी संबंध.

ओव्हरड्राफ्ट सुविधेची वैशिष्ट्ये

१. ओव्हरड्राफ्ट खाते ही एक सुविधा आहे जी याद्वारे मिळू शकते

कोणतेही बँक खाते सांभाळत आहे

२. खाजगी क्षेत्रातील अनेक बँका आता ही ऑफर देत आहेत

वेतन आणि बचत खातेधारकांसाठी सुविधा

३ . पैशाची मुदतवाढ त्या आधारावर दिली जाते

ग्राहकाचे खाते मूल्य, परतफेड इतिहास किंवा क्रेडिट

स्कोअर

४. ही बँकेद्वारे आवश्यक असणारी अल्पकालीन पत आहे

निश्चित मुदतीच्या आत पैसे द्यावे लागतील


५. पत रक्कम किंवा ओव्हरड्राफ्ट वेळेसाठी व्याज आकर्षित करते

वापर दोन दिवसांपासून काही दिवसांपर्यंत असू शकतो

आठवडे

ELECTRONIC CASH

- In case of e-cash, both customer and merchant have to sign up with the bank or company issuing e-cash.
- Enables transactions between customers without the need of banks.



15) इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर

ईएफटी (इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) पैसे हलविण्यासाठी वापरला जातो एका खात्यातून दुसऱ्या खात्यात. व्यवहार पूर्ण झाला आहे इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या आणि दोन्ही खाती समान आर्थिक असू शकतात संस्था किंवा भिन्न वित्तीय संस्था.

3.. ईएफटी पेमेंटचे प्रकार

1. इलेक्ट्रॉनिक तपासणी. या पेमेंटमध्ये एक डिजिटल चेक आहे देयकाच्या अधिकृततेवर व्युत्पन्न. ...

2. थेट ठेव. थेट ठेव सह, निधी आहेत

आपोआप खात्यात थोडेसेच खात्यात जमा होईल कागदी काम

3. फोन पेमेंट्स.

4 ATM. एटीएम व्यवहार

5 कार्ड व्यवहार.

6. इंटरनेट व्यवहार.

16) डिमॅट

डिमटेरियलायझेशन खाते

डिमटेरियलायझेशन खात्यासाठी आणि

समभाग, रोखे, अशा गुंतवणूकी ठेवण्याची प्रक्रिया करते.

सरकारी सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड, विमा आणि ईटीएफ
सोपे, शारिरीक हाताळणीची त्रास दूर करणे आणि
कागदी समभाग आणि संबंधित कागदपत्रांची देखभाल.

डीमॅट खाती 3 मुख्य प्रकार आहेत:

नियमित डिमॅट खाते: नियमित डीमॅट खाते वापरले जाते
गुंतवणूकदार भारतात राहतात.

प्रत्यावर्ती डिमॅट खाते: वापरलेले डिमॅट खाते
एनआरआय ज्यांच्या अंतर्गत निधी परदेशात वर्ग केला जाऊ शकतो. ...

नॉन-प्रत्यावर्ती डीमॅट खाते:

17) सायबर बँकिंग

सायबरबँकिंग ही सोयीची इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवा आहे

बँक ऑफ ईस्ट एशिया, न्यूयॉर्क शाखा यांनी प्रदान केलेले. सह सायबरबँकिंग, आपण आपले वित्त व्यवस्थापित करू शकता आणि आपले ऑपरेट करू शकता इंटरनेटद्वारे कधीही, कोठेही खाती

सायबरबँकिंग सेवेसाठी कोण अर्ज करू शकतो?

वैयक्तिक आणि व्यवसाय खाते दोन्ही ग्राहक यासाठी अर्ज करू शकतात ही सेवा

18) पेमेंट

इलेक्ट्रॉनिक पेमेंट संज्ञावापरून एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात केलेले पेमेंट

इलेक्ट्रॉनिक पद्धती आणि थेट हस्तक्षेपासाठी जातबँक कर्मचार्यांचे. ... यात डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स, इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण, थेट क्रेडिट, थेट डेबिट, इंटरनेट बँकिंग आणि ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम.

पैसे भरणासाठीचे पर्याय

- रोख.

Cks धनादेश.

Bit डेबिट कार्ड.

- क्रेडिट कार्ड.

- मोबाइल पेमेंट

Bank इलेक्ट्रॉनिक बँक हस्तांतरण.

बँका पेमेंटची प्रक्रिया कशी करतात?

काय होते ते येथे आहे: आपण ऑनलाइन करता तेव्हा किंवा आपल्या खात्यातून, खात्यातून मोबाइल पेमेंट आपल्या मसुद्याच्या विनंतीवर प्रक्रिया करते आणि ती ACH नेटवर्कला पाठवते इतरांच्या तुकडीसह. ... नंतर एसीएच नेटवर्क सॉर्ट करतेव्यवहार आणि प्राप्तकर्त्यास पैसे उपलब्ध करून देतात,

आणि देयक पूर्ण झाले आहे

बिल डिस्काउंटिंग हा व्यापार-संबंधित क्रियाकलाप आहे ज्यात अभविष्यात देय देय असणाऱ्या कंपनीचे न भरलेले चलन

तारीख फायनान्सर (बँक किंवा इतर वित्तीय) वर विकली जाते संस्था).

उदाहरणार्थ: आपण श्री. एक्सला वस्तू विकल्या आहेत, त्याने दिले आहेत आपण इच्छित असल्यास आपल्याला 30 दिवसांच्या बँकेकडून पतपत्र 30 दिवसांपूर्वी बँकेकडून पैसे, बँक काही शुल्क आकारेल आपल्याकडून व्याज दर, ज्याला परत केले जाईल विक्रीसाठी सूट म्हणून

20) बँक गॅरंटी

बँकेची गॅरंटी म्हणजे काय?

बँक हमी ही एक प्रकारची आर्थिक बँकस्टॉप आहे कर्ज देणारी संस्था. बँक हमी म्हणजे कर्जदाता याची खात्री करून घेते की एखाद्या torणदात्याचे दायित्व पूर्ण केले जाईल. इतरात

शब्द, जर कर्जदार कर्ज फेडण्यात अपयशी ठरले तर बँक त्यास कव्हर करेल. बँक गॅरंटीमुळे ग्राहक किंवा torणी देणे शक्य होते

वस्तू, उपकरणे खरेदी करा किंवा कर्ज काढा. बँकेच्या गॅरंटीच्या सामान्य स्वरूपामुळे,

असे बरेच प्रकार आहेत: पेमेंट गॅरंटी विक्रेत्यास खात्री देते की खरेदी किंमत आहे

एका निश्चित तारखेला पैसे दिले. आगाऊ पैसे भरण्याची हमी जमानत म्हणून काम करते

विक्रेता असल्यास खरेदीदाराकडून आगाऊ देय परतफेड करारानुसार निर्दिष्ट वस्तूंचा पुरवठा करत नाही. एक क्रेडिट सिक्युरिटी बॉण्ड एक परतफेड करण्यासाठी दुय्यम काम करते कर्ज भाड्याने दिलेली हमी भाडे करारासाठी दुय्यम काम करते देयके. पुष्टी केलेली पेमेंट ऑर्डर एक अपरिवर्तनीय बंधन आहे जेथे बँक लाभार्थ्याला दिलेल्या रकमेची भरपाई करते ग्राहकांच्या वतीने तारीख.

परफॉर्मन्स बॉण्ड खरेदीदाराच्या किंमतींसाठी संपार्श्विक म्हणून काम करते करारानुसार सेवा किंवा वस्तू प्रदान केल्या नाहीत तर झाले

करार. वॉरंटी बॉण्ड ऑर्डर केलेल्या वस्तूंची खात्री करून घेणारी संपार्श्विक म्हणून काम करते मान्य केल्याप्रमाणे वितरित केले जाते.

21) संग्रह

कर्ज संग्रह ही एक प्रक्रिया असते जी अत्यंत नियमित केली जाते.

कर्जदाराला त्याच्या व्याजासह कर्ज परत मिळवायचे असेल म्हणून ते

सहसा तारण किंवा गॅरेटरसह कर्ज ऑफर करा

कर्जदार परत. कर्जदार त्याच्याशी कायदेशीर करार करतो

विशिष्ट वेळ आणि तारखेद्वारे कर्ज परतफेड करणार्या

कर्जवसुलीची प्रक्रिया ही जत्रासाठी एकत्रित संकल्पना आहे

आणि चुकीच्या रकमेची आणि पूर्वीची थकीत नैतिक पुनर्प्राप्ती
जमाकर्त्याच्या वतीने कर्ज न घेणार्या विषयावरील देयके. ...

जर एखादी संकलन एजन्सी गुंतलेली असेल तर संपूर्ण कर्ज पुनर्प्राप्ती प्रक्रिया इंटरलोक्यूटरी
नावाखाली येते

कर्ज संकलन प्रक्रिया क्रेडिटची सहा स्थाने आणि संग्रह

1. आपल्या ग्राहकांना सूचित करा. आपल्या ग्राहकांना त्यांच्या कर्जाबद्दल सूचित करा.

...

२. कन्फर्म पावत्या यशस्वीरित्या वितरित झाल्याची पुष्टी करा.

...

3. आपल्या ग्राहकांना स्मरणात ठेवा. बऱ्याच ग्राहकांना अ
दोन किंवा दोन देय पाठविण्यापूर्वी ते स्मरणपत्र. ...

4. आवश्यक. उशीरा पेमेंटबद्दल चौकशी करा. ...

5. दबाव वाढवा. ...

6. खाते निश्चित करा

22) सल्लामसलत

बँकिंग सल्लागार ग्राहकांना शुभेच्छा देतात आणि सर्वाना उत्तरे देतात

त्यांचे बँकिंग प्रश्न, त्यांना त्यांच्या आर्थिक सल्ला द्या खाती आणि शिफारसी करा

बँक सेवांबाबत ... बँकिंग सल्लागार विशेषतः बँकेच्या कार्यालयात काम करतात आणि क्वचितच प्रवास करण्याची आवश्यकता असते त्यांच्या सामान्य नोकरीसाठी बँकेबाहेर.

23) पत पत

पतपत्र म्हणजे काय?

पतपत्र किंवा "पतपत्र" हे बँकेचे पत्र असते हमी अशी की विक्रेत्यास खरेदीदाराचे पैसे प्राप्त होतील वेळेवर आणि योग्य रकमेसाठी. इव्हेंटमध्ये खरेदीदार खरेदीवर देय देण्यास असमर्थ आहे, बँक असेल खरेदीची पूर्ण किंवा उर्वरित रक्कम कव्हर करणे आवश्यक आहे. ही सुविधा म्हणून देऊ केली जाऊ शकते.

पत्राचे प्रकार

Credit कमर्शियल लेटर ऑफ क्रेडिट ही थेट देय द्यायची पद्धत आहे ज्यात जारीकर्ता बँक आहे लाभार्थ्याला देयके दिली जातात. याउलट, एक असेच थांबा पत पत ही दुय्यम पेमेंट पद्धत आहे ज्यात जेव्हा धारकांना शक्य नसते तेव्हाच बँक लाभार्थ्यास पैसे देते. क्रेडिट रिव्हॉल्व्हिंग लेटर

या प्रकारचे पत्र ग्राहकास कोणतीही संख्या तयार करण्यास अनुमती देते विशिष्ट कालावधी दरम्यान विशिष्ट मर्यादेच्या आत रेखांकित करते.

. प्रवासी पत पत

परदेशात जाणा त्यांना हे पत्र देण्याची हमी मिळेल

काही विशिष्ट बँकांमध्ये तयार केलेल्या मसुद्याचा बँका सन्मान करतील.

- पत पत्राचे पत

पतपत्राच्या पतपत्रामध्ये इतर बँक समाविष्ट असते पतपत्राची हमी देणारी बँक जारी करणे. दुसरा बँक ही पुष्टी करणारी बँक आहे, विशेषतः विक्रेत्याची बँक द कन्फर्मिंग बँक पत पत पत अंतर्गत पेमेंटची खात्री देते धारक आणि जारीकर्ता बँक डीफॉल्ट जारी करणारी बँक आंतरराष्ट्रीय व्यवहार सामान्यतः या व्यवस्थेची विनंती करतात.

पत पत म्हणजे काय?

पत पत एक दस्तऐवज आहे जे हमी देते विक्रेत्यांना खरेदीदाराचे पैसे. हे बँकेद्वारे जारी केले जाते आणि विक्रेत्यास वेळेवर आणि पूर्ण भरणा मिळण्याची हमी. जर बँक अशा प्रकारच्या देयकास ग्राहक असमर्थ आहे खरेदीदाराच्या वतीने पूर्ण किंवा उर्वरित रक्कम.

24) ई-कॅश

ईकॅश ही एक डिजिटल-आधारित प्रणाली होती ज्याने हस्तांतरण सुलभ केले अनामिकपणे निधी. क्रिप्टोकरन्सीचे प्रणेत, त्याचे लक्ष्य होते इंटरनेट वापरणाऱ्या व्यक्तींची गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी मायक्रोपेमेंट्स. eCash डॉ. डेव्हिड चाम अंतर्गत तयार केली गेली ? 1990 1990 • मध्ये त्यांची कंपनी डिजीकॅश. ई-मनी डिजिटली ई-मनी खात्यात संग्रहित केले जाते, जसे की ल्युपे, किंवा प्लास्टिक पेमेंटवर संग्रहित मूल्याचे स्वरूप घेते कार्ड ई-मनीमुळे वापरकर्त्यांना कॅशलेस व्यवहार अधिक करता येतात इंटरनेट, स्मार्ट कार्ड किंवा स्मार्टफोनसह

25) स्मार्ट कार्ड

स्मार्ट कार्ड असे एक कार्ड आहे जे ए वर माहिती संग्रहित करते

चुंबकीय पट्टीएवजी मायक्रोप्रोसेसर किंवा मेमरी चिप एटीएम आणि क्रेडिट कार्डवर आढळले.

स्मार्ट कार्ड, चिप कार्ड किंवा एकात्मिक सर्किट कार्ड (आयसीसी किंवा आयसी कार्ड) एक भौतिक इलेक्ट्रॉनिक प्रमाणीकरण डिव्हाइस आहे, सवय आहे स्त्रोत प्रवेश नियंत्रित करा. ... स्मार्ट कार्ड प्रदान करू शकतात वैयक्तिक ओळख, प्रमाणीकरण, डेटा संचयन आणि

अनुप्रयोग प्रक्रिया

आम्हाला ठाऊक आहे की स्मार्ट चे अनेक areप्लिकेशन्स आहेत कार्ड. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत:

- ई-रोख
- सरकारी ओळख
- क्रेडिट कार्ड
- संगणक सुरक्षा प्रणाली

King बँकिंग

lre वायरलेस संप्रेषण

- उपग्रह टीव्ही

स्मार्ट कार्डचे प्रकार

यंत्रणेवर आधारित वर्गीकरण कार्डांच्या कार्यप्रणालीवर आधारित, ते आहेत

तीनमध्ये वर्गीकृत केले जात आहे: Smart स्मार्ट कार्डशी संपर्क साधा

- कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड
- संकरित कार्ड

26) मायक्रो फायनान्स

मायक्रोफायनान्स, ज्याला मायक्रोक्रेडिट देखील म्हणतात, एक प्रकार आहे

बेरोजगारांना किंवा कमी-उत्पन्न लोकांना प्रदान केलेल्या बँकिंग सेवेची व्यक्ती किंवा गट ज्यांचा अन्यथा कोणताही नसतो वित्तीय सेवांमध्ये प्रवेश. ... मायक्रोफायनान्सचे लक्ष्य आहे शेवटी गरीबांना संधी द्या आत्मनिर्भर व्हा.

28 निष्कर्ष (conclusions)

सर्वात मूलभूत स्तरावर, बँक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी एक जागा आहे. परंतु मूलभूत गोष्टींच्या पलीकडे, बँका सहसा आपल्या पैशाचे व्यवस्थापन जरा सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले अनेक उत्पादने आणि सेवा प्रदान करतात.

कार कर्जापासून क्रेडिट कार्ड पर्यंत, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात तुम्हाला आवश्यक असलेल्या बँकिंगच्या बँकिंग सेवा आहेत. आणि डिजिटल पर्यायांसह, आपण त्यापैकी बऱ्याच जणांना थेट आपल्या फोन किंवा लॅपटॉप वरून प्रवेश करू शकता. खाली आर्थिक विषयांचे पुनरावलोकन आहे जे आपल्याला बँकिंग मुलभूत गोष्टी शिकण्यास मदत करू शकतात. शेवटी शब्दांची एक शब्दकोष देखील आहे.

मी माझे पैसे बँकेत का ठेवले पाहिजे?

घरी मोठ्या प्रमाणात पैसा ठेवणे धोकादायक असू शकते. शक्यता जरी लहान असू शकतात, तरीही नुकसान, चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीची शक्यता नेहमीच असते. जेव्हा आपण एफडीआयसी-विमा असलेल्या बँकेत पैसे जमा करता तेव्हा आपल्याला हे समजेल की ते स्वीकार्य मर्यादेपर्यंत संरक्षित आहे.

दररोजच्या खर्चासाठी रोख रकमेचे व्यवहार करणे जरा त्रासदायक असू शकते. त्याशिवाय, बँक खाते आपल्याला एकाच ठिकाणी आपला खर्च ट्रॅक करण्यास अनुमती देते, जे आपण बजेटचे निरीक्षण करत असल्यास किंवा बचत खाते तयार करत असल्यास ते उपयोगी ठरू शकते. बिले ऑनलाईन भरणे देखील प्रक्रिया सुलभ करू शकते (स्टॅम्प आणि मेलिंग धनादेशांच्या विरोधात).

अजून एक विचार? व्याज. कुकीच्या जारमध्ये किंवा गादीखाली लपविलेले रोख गुणाकार होऊ शकत नाही. परंतु व्याज मिळवणारे खाते आपल्याला फक्त आपले पैसे तिथे ठेवण्यासाठी

देय देते. बँकेकडे आणि खात्यातून दुसऱ्या खात्यात व्याजाचे दर वेगवेगळे असतात, त्यामुळे तुमची रोकड कोठून ठेवायची हे ठरविण्यापूर्वी तुम्हाला खरेदी करायची असू शकते. आपण बँकिंग करू शकता अशा मार्गावर आणि ऑफर केलेल्या सेवांबद्दल अधिक माहिती येथे आहे:

बँकेच्या शाखांना बँक शाखा एक विट आणि मोटार स्थान आहे जेथे वैयक्तिकरित्या आपले बँकिंग केले जाऊ शकते. आपण क्वार्टरच्या रोल किंवा कॅशियरच्या चेकसाठी शाखेत पॉपमध्ये पॉप करू शकता. आपण मौल्यवान वस्तू किंवा महत्त्वपूर्ण कागदपत्रांचे संगोपन करण्यासाठी सुरक्षित ठेव बॉक्स भाड्याने घेऊ इच्छित असाल. किंवा कदाचित आपण आपल्या आर्थिक गरजांसाठी योग्य उत्पादने आणि सेवा कशी निवडावी याबद्दल प्रश्न असल्यास आपण एखाद्या व्यक्तीस बँकरशी बोलण्यास प्राधान्य देऊ शकता.

ऑनलाईन आणि मोबाइल बँकिंग

बऱ्याच बँका आपल्याला संगणक किंवा स्मार्टफोनमधून आपले पैसे व्यवस्थापित करण्याची परवानगी देतात आणि बऱ्याच ग्राहकांनी हे पर्याय स्वीकारले आहेत. २०११ मध्ये, बँक खात्यांसह सुमारे अर्धा अमेरिकन प्रौढांनी त्यांच्याकडे मोबाइल फोनवर प्रवेश केला .१

काही ऑनलाईन बँकिंग आणि मोबाइल ॲप्स आपल्या स्वतःच्या वेळापत्रकानुसार आपल्याला जवळपास कोठूनही बँकिंग करण्याची परवानगी देतात. २४/७ प्रवेशासह आपण एकाधिक खाती व्यवस्थापित करण्यापासून बिले भरण्यापर्यंतचे पैसे हस्तांतरित करण्यापर्यंत सर्व काही करू शकता. मोबाइल चेक डिपॉझिट देणा offering्या बँकांसाठी, स्वाक्षरी केलेल्या चेकचा पुढील आणि मागील बाजूस फोटो काढून घेतल्यास आपण निवडलेल्या खात्यावर पेमेंट पाठविला जाईल - एटीएम किंवा अतिरिक्त ट्रिप्सचा सहभाग नाही.

राऊंड-द-accessक्सेस काही लोकांना सुव्यवस्थित ठेवण्यात मदत करते. रविवारी संध्याकाळी आपल्या चेकबुकमध्ये संतुलन साधत असल्यास आपल्याला हरकत नाही. आपल्या बिलांच्या पुढे रहाण्यासाठी, बहुतेक बँक ॲप्स आपल्याला बिल देय असल्याचे स्मरणपत्र पाठवू शकतात किंवा आपले खाते एका विशिष्ट डॉलरच्या रकमेपेक्षा कमी झाल्यास आपल्याला चेतावणी देखील देऊ शकतात.

ग्राहक आणि कॉर्पोरेट बँकिंग

ग्राहक बँक खाते काय आहे? जसे आपण कल्पना कराल तसे, ग्राहक बँकिंग दररोजच्या ग्राहकांकडे असलेल्या आर्थिक उत्पादनांचा संदर्भ देते. रिटेल बँकिंग किंवा वैयक्तिक बँकिंग म्हणून देखील ओळखले जाते, ही सर्वसाधारण लोकांना सेवा देणारी बँकेची विभागणी आहे.

कॉर्पोरेट बँकिंग, कॉर्पोरेट ग्राहकांना सेवा देणारी आर्थिक उत्पादने संदर्भित करते. व्यवसाय बँकिंग म्हणूनही ओळखले जाणारे, बँकेचे हे विभाग सामान्यतः लहान व्यवसाय, मध्यम आकाराचे व्यवसाय आणि मोठ्या प्रमाणात एकत्रित ग्राहकांची सेवा पुरवतात ज्यात देशभरात कोट्यावधी विक्री आणि कार्यालये असू शकतात.

पतसंस्था

बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटते की क्रेडिट युनियन रिटेल बँकेपेक्षा कसे वेगळे आहे. सर्वसाधारणपणे क्रेडिट संघटना बँकासारख्याच सेवा देतात जसे की खाती आणि वैयक्तिक कर्ज तपासणे. परंतु ना-नफा बँकेच्या विपरीत, क्रेडिट युनियन एक सहकारी म्हणून कार्य करते आणि त्याचे सदस्य त्याच्या मालकीचे असते.

मग आपण सदस्य कसे बनता? क्रेडिट युनियन आणि त्यातील सेवा वापरण्यासाठी आपल्यास गटाचे सदस्य असणे आवश्यक आहे, परंतु हे जितके वाटेल तितके सोपे आहे. काही पतसंस्था आपल्याला एका विशिष्ट शहरात किंवा शहरात राहणे आवश्यक असतात. काहीजण एकाच कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरपाई करतात. आणि

इतर चर्च किंवा शाळा संबद्ध. जर एखादा नातेवाईक आधीपासून सदस्य असेल तर आपण त्यातही सामील होऊ शकता.

पतसंस्था बदल एक गोष्ट लक्षात ठेवणे म्हणजे ते बऱ्याच बँकांपेक्षा लहान असू शकतात. तर तेथे कमी स्थाने, एटीएम, क्रेडिट कार्ड पर्याय आणि क्रेडिट कार्ड पुरस्कार कार्यक्रम असू शकतात

एफडीआयसी क्रेडिट युनियनचा विमा घेत नाही, तथापि, नॅशनल क्रेडिट युनियन अॅडमिनिस्ट्रेशन (एनसीयूए) फेडरल चार्टर्ड क्रेडिट युनियनना समान प्रकारचे संरक्षण प्रदान करते

केवळ ऑनलाईन बँकिंग

आज बहुतेक बँका ऑनलाईन सेवा देत असतानाही अशा काही बँका देखील आहेत जी पूर्णपणे ऑनलाईन अस्तित्वात आहेत. कमी ऑपरेटिंग खर्चासह, ती बचत अनेकदा कमी मासिक शुल्काच्या रूपात किंवा बचत खात्यावर अधिक व्याजदराच्या रूपाने ग्राहकांना दिली जाऊ शकते.

टेलिफोन बँकिंग

काही बँका आपल्याला फोनद्वारे बँकिंगचा पर्याय परवानगी देतात. आपला शिल्लक तपासणे, पैसे हस्तांतरित करणे, बिले भरणे किंवा इतर बँकिंग गरजा हाताळणे यासारख्या गोष्टींसाठी फक्त फोन नंबरवर कॉल करा आणि बँक कर्मचाऱ्यांशी बोला. आपण आपल्या बँकेच्या नियमित व्यवसाय तासांच्या बाहेर कॉल केल्यास आपल्याला स्वयंचलित सिस्टम वापरावी लागेल जी आपल्याला आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या चरणांमध्ये घेऊन जाईल.

बँकिंग उत्पादने आणि सेवा

खाते पडताळणी

जेव्हा बँका कोणत्या सेवा पुरवतात याचा आपण विचार करता, तेव्हा तपासणी खाते आपण विचार करत असलेली पहिली गोष्ट असू शकते. हा लोकप्रिय प्रकारचा खाते आपल्याला दररोजच्या खर्चासाठी वापरत असलेले पैसे संग्रहित आणि व्यवस्थापित करण्याची अनुमती देतो. एकदा सेट झाल्यानंतर आपण किराणा मालापासून गॅसपर्यंतच्या सर्व गोष्टींसाठी पैसे भरण्यासाठी डेबिट कार्ड किंवा चेक वापरू शकता, जे आपल्या खात्यातून थेट पैसे घेईल. आपण आपले खाते संरक्षित करण्यासाठी निवडलेला एक अद्वितीय संकेतशब्द, डेबिट कार्ड आणि पिन वापरून आपण एटीएम किंवा शाखेतून पैसे देखील मिळवू शकता.

मनी मार्केट अकाउंट

एमएमए हा बचत खात्यांचा एक प्रकार आहे जो सामान्य बचत खात्यापेक्षा बऱ्याच व्याज दर देतो. आपण जितके जास्त टाकता तितके आपण पैसे कमवू शकाल. परंतु हे विसरू नका की आपण फेडरल कायद्यामुळे महिन्यातून केवळ 6 पैसे काढणे सक्षम व्हाल.

ठेवीचे प्रमाणपत्र

सीडी हा एक बँक खात्याचा प्रकार आहे जिथे आपण आपल्या खात्यात कमीतकमी 6 महिन्यांपासून 5 वर्षांपर्यंत खात्यात पैसे ठेवण्यास सहमती देता.

आपण जितके जास्त वेळ वाचवाल तितके जास्त परतावे. आपण नेहमीच आपले पैसे लवकर काढण्याचा निर्णय घेऊ शकता. तथापि, आपली सीडी मुदत संपण्यापूर्वी पैसे काढण्यासाठी दंड आहे.

शुल्क

जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग उत्पादनांचा विचार केला जातो तेव्हा फी मोठ्या प्रमाणात बदलू शकते. परंतु शुल्काशिवाय खाती आणि सेवा शोधणे देखील शक्य आहे जे कदाचित आपल्या आवडीनुसार असतील. काही बँकांनी दिलेल्या सेवांच्या सामान्य फीमध्ये मासिक देखभाल शुल्क, ओव्हरड्राफ्ट शुल्क आणि एटीएम फी समाविष्ट आहे. आपल्याला जास्तीचे पैसे देणे टाळायचे असल्यास, खरेदी करणे आणि ऑफर्सची तुलना करणे फायदेशीर ठरेल.

आता आपण काही अधिक आर्थिक अटी, उत्पादने आणि सेवांशी परिचित असाल तर आपल्याला आपले पैसे व्यवस्थापित करण्याबद्दल थोडासा आत्मविश्वास वाटू शकेल. बँकांना काय ऑफर करावी लागेल याबद्दल आपल्याला जितके अधिक माहिती असेल तितकीच आपल्या जीवनशैलीसाठी आणि वैयक्तिक आर्थिक लक्ष्यांसाठी सर्वोत्कृष्ट कार्य करणारी योजना बनविणे सोपे होईल.

बँकांची उत्पत्ती :

एक बँक ही एक वित्तीय संस्था आहे जी लोकांकडील ठेवी स्वीकारते आणि एकाच वेळी कर्ज घेताना मागणी ठेव तयार करते. [१] कर्ज देण्याचे क्रियाकलाप थेट बँकेद्वारे किंवा अप्रत्यक्षपणे भांडवलाच्या मार्केटद्वारे करता येतात.

बँका आर्थिक स्थिरता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, बहुतेक कार्यक्षेत्रांमध्ये बँकांवर जास्त प्रमाणात नियमन केले जाते. बऱ्याच देशांनी फ्रॅक्शनल रिझर्व बँकिंग म्हणून ओळखली जाणारी प्रणाली संस्थागत केली आहे, ज्या अंतर्गत बँका त्यांच्या सध्याच्या उत्तरदायित्वाच्या फक्त एका भागाइतकी तरल मालमता ठेवतात. तरलता सुनिश्चित करण्याच्या हेतूने असलेल्या इतर नियमांव्यतिरिक्त, बँसल सामान्यतः आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या मानक संचाच्या आधारे, बेसल ऑर्ड्सच्या आधारे किमान भांडवलाच्या आवश्यकतांच्या अधीन असतात.

बँकेच्या आधुनिक अर्थाने चौदाव्या शतकात पुनर्जागरण इटलीच्या समृद्ध शहरांमध्ये विकसित झाले परंतु प्राचीन जगात त्यांची मुळे असलेल्या क्रेडिट आणि कर्जाच्या कल्पना आणि संकल्पनांच्या निरंतरता म्हणून बऱ्याच प्रकारे कार्य केले. बँकिंगच्या इतिहासात, अनेक बँकिंग राजघराण्या - विशेष म्हणजे, मेडिसिस, फुगर्स, वेल्सर्स, बेरेनबर्गस आणि रॉथस्चिल्ड्स - यांनी बऱ्याच शतकानुशतके मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. सर्वात जुनी विद्यमान रिटेल बँक बँका मोंटे दे पास्ची दि सिएना (११२२ मध्ये स्थापन झाली) आहे, तर सर्वात जुनी व्यापारी बँक बेरेनबर्ग बँक आहे (१५९० मध्ये स्थापना झाली).

आर्थिक कार्ये

बँकांच्या आर्थिक कार्यामध्ये हे समाविष्ट आहे:

बँकेच्या नोटा आणि चालू खात्यांच्या स्वरूपात पैसे देणे, ग्राहकाच्या ऑर्डरवर चेक किंवा पेमेंट करणे आवश्यक आहे. बँकांवरील हे दावे पैशांच्या रूपात कार्य करू शकतात कारण ते वाटाघाटी करण्यायोग्य आहेत किंवा मागणीनुसार परतफेड करण्यायोग्य आहेत आणि म्हणूनच त्याचे मूल्य समान आहे. ते केवळ नोटबंदीच्या बाबतीत, नोटबंदीच्या बाबतीत किंवा प्रभावीपणे पैसे घेणारा किंवा बँक रोख रक्कम तपासून हस्तांतरणीय असतात.

पेमेंटची नेटिंग आणि सेटलमेंट - बँका ग्राहकांना संग्रह आणि देय एजंट म्हणून काम करतात, इंटरबँक क्लिअरिंग आणि सेटलमेंट सिस्टममध्ये भाग घेण्यासाठी, सादर करण्यासाठी, सादर केली जातात आणि देय साधने भरतात. आवक आणि बाह्य देयके एकमेकांना ऑफसेट केल्याने हे पेमेंट्सच्या सेटलमेंटसाठी ठेवलेल्या राखीव जागेवर अर्थव्यवस्था करण्यास बँकांना सक्षम करते. हे भौगोलिक क्षेत्रांमधील पेमेंट प्रवाहाचे ऑफसेटिंग देखील सक्षम करते आणि त्या दरम्यानच्या सेटलमेंटची किंमत कमी करते.

पत मध्यस्थ - बँका मध्यम पुरुष म्हणून त्यांच्या स्वतः च्या खात्यावर कर्ज घेतात आणि परत-परत-कर्ज देतात.

क्रेडिट गुणवत्तेत सुधारणा - बँका सामान्य व्यावसायिक आणि वैयक्तिक कर्जदारांना (सामान्य पत गुणवत्ता) पैसे देते, परंतु उच्च प्रतीचे कर्जदार असतात. बँकेच्या मालमत्ता आणि भांडवलाचे विविधीकरण केल्याने हे सुधारित होते जे त्यांच्या जबाबदा on्यांनुसार चुकून न करता तोटा घेण्यास बफर प्रदान करते. तथापि, नोट आणि ठेवी सामान्यतः असुरक्षित असतात; जर बँक अडचण झाली आणि मालमत्ता तारण म्हणून तारण ठेवली तर ती चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला निधी गोळा करण्यासाठी, हे नोट धारक आणि ठेवीदारांना आर्थिकदृष्ट्या अधीनस्थ स्थितीत ठेवते.

मालमत्ता दायित्व जुळत नाही / मॅच्युरिटी ट्रान्सफॉर्मेशन - डिमांड कर्ज आणि अल्प मुदतीच्या कर्जावर बँका जास्त कर्ज घेतात, परंतु दीर्घकालीन कर्ज देतात. दुसऱ्या शब्दांत, ते कमी कर्ज घेतात आणि दीर्घ कर्ज देतात. इतर बऱ्याच कर्जदारांपेक्षा अधिक चांगली पत

गुणवत्तेसह, बँका हे मुद्दे एकत्रित करून (उदा. ठेवी स्वीकारणे आणि नोटा जारी करणे) आणि विमोचन (उदा. पैसे काढणे आणि नोटा काढून टाकणे), रोख राखीव राखून ठेवणे, बाजारात येणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणे सहजतेने बदलू शकतात. आवश्यक असल्यास रोख रक्कम आणि विविध स्रोतांकडून आवश्यक असणारी बदलण्याची शक्यता वाढवणे (उदा. घाऊक रोख बाजार आणि सिक्युरिटीज मार्केट)

पैशाची निर्मिती / विनाश - जेव्हा जेव्हा बँक अपूर्णाक-रिझर्व्ह बँकिंग सिस्टममध्ये कर्ज देते तेव्हा जेव्हा नवीन कर्जाची परतफेड केली जाते तेव्हा जेव्हा पैसे परतफेड केले जातात तेव्हा एक नवीन रक्कम तयार होते आणि त्याउलट होते.

बँकिंग उद्योगात जागतिकीकरण

आधुनिक काळात बँकिंग उद्योगात जागतिक स्पर्धेच्या अडथळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ब्लूमबर्ग सारख्या दूरसंचार आणि इतर आर्थिक तंत्रज्ञानात वाढ झाल्याने बँकांना त्यांचे वित्त आणि जोखीम दोन्ही व्यवस्थापित करण्यासाठी यापुढे ग्राहकांच्या जवळ रहावे लागणार नसल्यामुळे जगभरातील त्यांची व्याप्ती जगभर वाढू दिली गेली आहे. सीमारेषेच्या क्रियांच्या वाढीमुळे बँकांची मागणीही वाढली आहे जी वेगवेगळ्या नागरिकांना सीमा ओलांडून विविध सेवा देऊ शकतात.

तथापि, सीमेवरील क्रियेत अडथळे आणि वाढीमध्ये या कपात असूनही बँकिंग उद्योग इतर काही उद्योगांइतके जागतिकीकरण झाले आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेत, फारच कमी बँका अगदी रिगेल - नील कायद्याबद्दल चिंता करतात, ज्यामुळे आंतरजालीय बँकिंग अधिक कार्यक्षम होते. जगभरातील बहुसंख्य देशांमध्ये परदेशी मालकीच्या बँकांमधील बाजाराचा वाटा सध्या एखाद्या विशिष्ट देशातील बँकांच्या सर्व बाजाराच्या दहा टक्केपेक्षा कमी आहे. बँकिंग उद्योगाचे संपूर्ण जागतिकीकरण न झाल्याचे एक कारण म्हणजे स्थानिक बँका छोट्या

उद्योगांना आणि व्यक्तींना कर्ज उपलब्ध करून देणे अधिक सोयीस्कर आहे. दुसरीकडे, मोठ्या कंपन्यांकरिता, बँक कोणत्या देशात आहे हे तितके महत्वाचे नाही, कारण जगभरात महामंडळाची आर्थिक माहिती उपलब्ध आहे.

भांडवल आणि जोखीम संपादन :

बँकांना त्यांचा व्यवसाय चालविण्याकरिता ब risks्याच जोखमींचा सामना करावा लागतो आणि हे धोके किती चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केले जातात आणि समजले जातात ते नफा मिळवण्याच्यामागील एक प्रमुख ड्रायव्हर आहे आणि बँकेला किती भांडवल असणे आवश्यक आहे. बँकेचे भांडवल मुख्यतः इक्विटी, कायम राखलेली कमाई आणि गौण कर्ज असते.

2007-2009 आर्थिक संकटानंतर नियामक बँकांना बँकांना कॉन्सीटंट कन्व्हर्टेबल बॉन्ड (कोकोस) देण्यास भाग पाडतात. ही हायब्रिड कॅपिटल सिक्युरिटीज आहेत जी जेव्हा जारी

करणार्या बँकेचे भांडवल एका विशिष्ट स्तरापेक्षा खाली येते तेव्हा त्यांच्या कराराच्या अटीनुसार तोटा घेते. मग कर्ज कमी होते आणि बँक भांडवलाला चालना मिळते. तोटा आत्मसात करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे, कोकोसमध्ये नियामक भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्याची क्षमता आहे. [२]] [२]]

बँकांकडून होणाऱ्या काही मुख्य जोखमींमध्ये हे समाविष्ट आहे:

पत जोखीम: कर्जदाराने जे वचन दिले आहे त्याप्रमाणे पैसे न भरल्यास नुकसान होण्याचा धोका. [२]]

तरलता जोखीम: तोटा टाळण्यासाठी बाजारात दिलेली सुरक्षा किंवा मालमतेची त्वरेने विक्री करता येणार नाही असा धोका (किंवा आवश्यक नफा कमविणे).

बाजाराचा धोका: जोखीम की बाजारातील जोखीम घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे पोर्टफोलिओचे मूल्य, एकतर गुंतवणूक पोर्टफोलिओ किंवा ट्रेडिंग पोर्टफोलिओ कमी होईल.

ऑपरेशनल जोखीम: कंपनीच्या व्यवसायातील कार्याच्या अंमलबजावणीमुळे उद्भवणारा जोखीम.

प्रतिष्ठित जोखीम: व्यवसायाच्या विश्वासाहंतेशी संबंधित जोखीमचा एक प्रकार

आर्थिकदृष्ट्या जोखीम: बँक कार्य करित असलेल्या एकूण अर्थव्यवस्थेशी संबंधित जोखीम. [२]]

भांडवलाची आवश्यकता ही बँकेचे नियमन असते जे एक चौकट ठरवते ज्यामध्ये बँक किंवा डिपॉझिटरी संस्थेने त्याचे ताळेबंद व्यवस्थापित केले पाहिजे. मालमता आणि भांडवलाचे वर्गीकरण अत्यंत प्रमाणित केले आहे जेणेकरून ते जोखमीचे वजन असू शकते.

Advantages

बँकिंग सेवा वि. बँकिंग फायदे

हा फरक आपल्या ग्राहकांसाठी मोठा फरक निर्माण करतो

बँकिंग उत्पादनांच्या वैशिष्ट्यांमधून माझे प्राथमिक दृष्टिकोन बदलणे आणि बँकिंग ग्राहकांना मिळणाऱ्या फायद्यांबद्दल, मी प्रथम उद्योगात प्रवेश केला तेव्हा काही कठोर प्रशिक्षण घेतले. मी आता एक अनुभवी उत्पादन विक्रेता आहे, परंतु तरीही मी दररोज या सवयीचा अभ्यास करतो आणि तरीही मी सतत मजबुतीकरण वापरू शकतो. विपणन आणि उत्पादन व्यवस्थापन मंडळामध्ये नसलेल्या बऱ्याच लोकांसाठी, असे विचार करणे नेहमीच सवयीचे नसते आणि फायदे चांगल्याप्रकारे समजले जात नाहीत.

आजच्या अस्थिर आर्थिक वातावरणात यशस्वीरित्या स्पर्धा करण्याच्या मनातील या फरकाबद्दल स्पष्ट असणे. हे संस्मरणीय ग्राहक अनुभव तयार करण्याच्या मनापासून आहे. हे आपल्याला चांगले प्रश्न विचारण्यात आणि चांगली उत्तरे मिळविण्यात मदत करते. हे आपल्याला आपल्या संस्थेसाठी, प्रत्येक वैयक्तिक ग्राहकांसाठी आणि त्यामधील प्रत्येक गोष्टीसाठी चांगले निर्णय घेण्यात मदत करते. आश्चर्यकारक रणनीतिक उद्दिष्टे ठेवणे आणि त्यांना व्यावहारिक परिणामांमध्ये बदलणे यात फरक आहे.

हा व्यायाम आपल्याला इतरांना बोर्डात आणण्यास आणि त्यांची विचारसरणी बदलण्यात मदत करेल आणि आर्थिक संस्थेतल्या प्रत्येकासाठी ही चांगली पद्धत आहे.

मूलभूत गोष्टींसह प्रारंभ करूया. बँकिंग ग्राहकांना जवळपास चार मूलभूत गरजा असतात:

व्यवहार: लोक आणि व्यवसाय त्यांचे पैसे सतत घेतात आणि खर्च करतात आणि दिवसभर आणि दिवस हा प्रवाह हाताळण्याची आवश्यकता असते.

कर्ज: लोक आणि व्यवसायांना मोठ्या आणि लहान, अल्प आणि दीर्घ मुदतीच्या गोष्टी आणि सेवांसाठी पैसे घेणे आवश्यक आहे.

बचत: लोक आणि व्यवसायांना नंतर वापरण्यासाठी पैसे आणि मालमत्ता जमा करणे आवश्यक आहे आणि शक्य असल्यास अधिक पैसे मिळवण्यासाठी हे संग्रह.

निर्णय: लोक आणि व्यवसायांना सतत आर्थिक निर्णय घेण्याची आवश्यकता असते - काय खर्च करावे, कधी बचत करावी, पैसे कसे द्यावे, गुंतवणूक कशी करावी, एखादी वस्तू परवडेल की नाही, कर कमी करण्याचा मार्ग, त्यांचे कौटुंबिक चांदी किंवा त्यांचे धारक बंध कोठे साठवायचे.

बँक खात्याचे फायदे

बँक खाती सोयीची सुविधा देतात. उदाहरणार्थ, आपल्याकडे तपासणी खाते असल्यास आपण चेकद्वारे किंवा ऑनलाईन बिल पेद्वारे सहज पैसे भरू शकता. ...

बँक खाती सुरक्षित आहेत. आपले पैसे चोरी आणि आगीपासून संरक्षित होतील. ...

पैशाची बचत करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. ...

बँक खाती स्वस्त आहेत. ...

बँक खाती आपल्याला क्रेडिटमध्ये प्रवेश करण्यात मदत करू शकतात.

बँकांचे तोटे

मानवी समाजाने व्यापाराचा व्यवसाय सुरू केल्यापासून बँका अस्तित्वात आहेत. बीसी 2000 च्या सुमारास भारतातील व्यापाऱ्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांना व्यवसायात मदत करण्यासाठी धान्य कर्ज दिले. ग्रीस आणि रोमन साम्राज्यात मंदिरांनी ठेवी स्वीकारल्या आणि

कर्ज दिले. इजिप्शियन, बॅबिलोनियन, मेसोपोटेमियन, प्राचीन चीन आणि भारत या जगातील जवळजवळ प्रत्येक प्रसिद्ध संस्कृतीमध्ये पारंपारिक बँकिंग व्यवस्था आहे.

तथापि मॉडर्न डे बँकिंग हे बरेच अधिक परिभाषित आणि नियमन केले आहे. इन्व्हेस्टोपीडिया डॉट कॉम द्वारा परिभाषित केल्यानुसार - "बँक ही एक वित्तीय संस्था आहे जी ठेवी प्राप्त करण्यासाठी आणि कर्ज घेण्यासाठी परवानाकृत आहे". व्याख्येनुसार बँका ठेवी आणि कर्जाची सेवा पुरवतात. या व्यतिरिक्त, व्यावसायिक बँका अशा अनेक सेवा प्रदान करतात जसे की - क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, गुंतवणूकीची साधने (ठेवींचे प्रमाणपत्र इ.), सोन्याची नाणी खरेदी आणि विक्री, आणि कधीकधी विमा देखील.

अनुक्रमणिका

बँकांचे फायदे आणि तोटे

बँकांचे फायदे

सार्वजनिक संपत्तीची सुरक्षा

स्वस्त कर्जाची उपलब्धता

अर्थव्यवस्थेचा प्रोपेलंट

मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था

ग्रामीण भागात विकास

जागतिक पोहोच

बँकांचे तोटे

बँक दिवाळखोरी होण्याची शक्यता

फसवणूक आणि रॉबरीजचा धोका

सार्वजनिक कर्जाचा धोका

इतर कोणत्याही संस्थांप्रमाणेच व्यापारी बँका देखील त्यांचे स्वतःचे फायदे आणि कमतरता घेऊन येतात, चला त्यांच्याकडे सविस्तरपणे पाहू या.

[००]

बँकांचे फायदे आणि तोटे

बँकांचे फायदे

सार्वजनिक संपत्तीची सुरक्षा

आधुनिक बँकिंग प्रणाली सुरु होण्यापूर्वी लोक त्यांचे पैसे हाई रोखेत बचत करायचे. त्यांनी ही रोकड लॉकमध्ये, भूमिगत, धान्य इत्यादींद्वारे साठवली होती. अशी अनेक उदाहरणे होती जेव्हा पैसे चोरीला गेले, उंदीरांनी खाल्ले किंवा वर्षानुवर्षे कुजले. तथापि, आधुनिक बँकिंग सिस्टमने हाई रोख साठवण्याची गरज पूर्णपणे काढून टाकली. हे प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक संपत्ती वाचविण्यात मदत करते जे स्टोरेजमध्ये खराब होते.

स्वस्त कर्जाची उपलब्धता

आधुनिक बँका स्थापण्यापूर्वी लोक स्थानिक सावकार, जमीनदार, व्यापारी किंवा इतर श्रीमंत व्यक्तींकडून पैसे घेतात. ही कर्जे अत्यल्प व्याज दरावर देण्यात आली होती जी बहुतेक लोकांना देणे परवडत नाही, या प्रक्रियेमध्ये कर्जदार नेहमीच कर्जातच राहतो. ते एक दुष्टचक्र होते. आधुनिक बँकांनी संपूर्ण महागड्या कर्ज व्यवस्थेचा भंग करित समाजातील वंचितांना स्वस्त कर्ज उपलब्ध करून दिले.

अर्थव्यवस्थेचा प्रोपेलंट

बँका क्रेडिट क्रिएशन नावाच्या सिस्टमद्वारे पैसे तयार करतात. क्रेडिट तयार करण्याच्या मदतीने बँक आपल्याकडे असलेल्या ठेवीपेक्षा जास्त पैसे कर्ज देऊ शकतात. जेव्हा बँका ही रक्कम कृषी, उद्योग, छोटे व्यवसाय आणि सेवा प्रदात्यांना कर्ज देतात तेव्हा अर्थव्यवस्था वेगाने वाढविण्यात मदत करतात. यामुळे, रोजगार आणि खर्च करण्याची शक्ती निर्माण होते. एकूणच बँकेचे हे एक कार्य इतके शक्तिशाली आहे की कोणत्याही देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था यावर अवलंबून असते.

मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था

कोणत्याही बँकेचा अत्यंत महत्वाचा फायदा म्हणजे शाखा बँकिंग प्रणालीद्वारे त्याचा खोल आणि विस्तृत प्रवेश आणि मोठ्या प्रमाणात कामकाजाचे फायदे. बँक आपल्यास पुरविलेल्या चांगल्या सेवा पोहोचू शकेल. आता दिवसाची बँक अगदी अगदी दूरवर आणि मागास भागात नेट बँकिंग, कार्ड पेमेंट्स, एटीएमची सेवा इत्यादी सेवा प्रदान करतात. या मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन्समुळे सेवा अत्यंत स्वस्त किंवा कधीकधी विनामूल्य देखील झाल्या आहेत.

ग्रामीण भागात विकास

बँका एकापेक्षा अधिक मार्गांनी ग्रामीण विकासास मदत करतात. सर्वप्रथम, सरकार बँकांना शेती, ग्रामीण पायाभूत सुविधा इत्यादीसारख्या विशेष क्षेत्रात कर्ज देणे बंधनकारक करते. यामुळे ग्रामीण भागात आधुनिक पायाभूत सुविधा व पद्धती विकसित होतात आणि त्यायोगे वाढ होते. दुसरे म्हणजे, मागासलेल्या भागात बँका आपल्या शाखा उघडत असताना ग्रामीण भागातील लोकांकडे चेक-इन खाती, एटीएम, लॉकर सुविधा इत्यादी आधुनिक बँक सुविधांचा लाभ आहे. शिवाय, जेव्हा एखाद्या गावात नवीन बँक शाखा उघडली जाते तेव्हा त्यास

आवश्यक असते. २-तास वीजपुरवठा, इंटरनेट कनेक्शन, नवीन कर्मचारी इत्यादी सुविधा यामुळे रोजगारनिर्मिती होते आणि ग्रामस्थांनाही वीज व इंटरनेट सुविधा मिळू शकतात.

जागतिक पोहोच

बऱ्याच बँका बहुराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असतात, यामुळे लोक आणि व्यवसायांना अशा प्रकारे मदत झाली आहे जी आधुनिक बँकांच्या स्थापनेपूर्वी शक्य नव्हती. बहुराष्ट्रीय बँका रोख रकमेसाठी मदत करतात आणि दुसऱ्यासाठी चलन विनिमय करतात; कागदपत्रे आणि देयके हस्तांतरित करून निर्यातीत मदत; सरकार, संस्था आणि इतर जागतिक संस्था यांना कर्ज द्या. बँकांची पोहोच अमर्यादित आहे आणि यामुळे जगाला जागतिक गाव बनविण्यात मदत झाली आहे.

जरी आधुनिक बँकांचे बरेच फायदे आहेत, परंतु त्यात त्यांच्या कमी प्रमाणात त्रुटी आहेत. अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी बँकांच्या तोट्यांबद्दल चर्चा करूया.

बँकांचे तोटे

बँक दिवाळखोरी होण्याची शक्यता

जागतिक अर्थव्यवस्था दर काही वर्षांनी त्रासदायक काळातून जाते. १ 29 २ of मधील महान औदासिन्य, प्रथम विश्वयुद्ध आणि द्वितीय, 2000 चा डॉट कॉम बबल किंवा २०० 2008 चा मोठा मंदी इत्यादी घटनांनी बँकांना अनैसर्गिक जोखीम दर्शविले. नाजूक कालावधीत, जर सर्व लोकांनी बँकेतून पैसे काढण्याचे ठरविले तर सर्व एकाच वेळी बँक दिवाळखोरी होईल. पतनिर्मितीच्या कार्यामुळे बँकांमध्ये सर्व ग्राहकांना एकाच वेळी पैसे देण्याइतके पैसे नसतात. जर बँक दिवाळखोरी झाली तर लोक त्यांचे पैसे गमावतील यात शंका नाही.

फसवणूक आणि रॉबरीजचा धोका

इंटरनेट बँकिंगच्या वाढीमुळे सायबर क्राइममध्येही वाढ झाली आहे. आता अधिकाधिक लोक क्रेडिट कार्ड चोरी, चोरीचे संकेतशब्द, नेट बँकिंग फसवणूक इत्यादींचा धोका दर्शवित आहेत. लुटारुंनी इंटरनेटच्या माध्यमातून कोट्यवधी डॉलर्सची चोरी केली आहे. बँकाच्या आवारात प्रत्यक्ष प्रवेश न करता. इंटरनेट बँकिंगच्या वाढीस, कंमेन आणि दरोडेखोरांना लोकांची फसवणूक करण्याचा आणखी एक अभिनव मार्ग असेल. यामुळे जनता असुरक्षित होते. यामुळे बँकांना त्यांच्या सिस्टमचे रक्षण करण्यासाठी खर्च करावा लागतो, जे अखेरीस ग्राहकांकडून आकारले जातात.

सार्वजनिक कर्जाचा धोका

हे प्रति सेवेचा धोका नाही, परंतु बँकेशी व्यवहार करताना हा धोका स्वतःवर घेतो. म्हणा की एखाद्या व्यक्तीस दरमहा क्रेडिट कार्ड जास्तीत जास्त करण्याची सवय असते आणि त्याने किमान पैसे परत केले तर तो लवकरच कर्जात बुडेल. एखाद्याला परतफेड घेण्यापेक्षा जास्त कर्ज घेण्याची सवय ही खरोखरच एक वाईट वाईट सवय आहे, तथापि, बँकांच्या सहज कर्ज देण्याच्या धोरणामुळे अग्नीला सामोरे जावे लागते. हे लोकांच्या वैयक्तिक पैशासाठी हानिकारक असू शकते. हे अशा व्यवसायांवर देखील परिणाम करते जे बँकांकडून मुदत कर्जे आणि कार्यरत भांडवली कर्ज घेतात आणि ते परत करू शकत नाहीत. तुलनेने कमी व्यवसाय आहेत

प्रश्नावली :

सोनई परिसरातील काही लोकांना विचारलेली प्रश्नावली

१. तुम्ही बँकेत खाते उघडले आहेत का ?
२. तुम्ही बँकेत लोन केले आहे का ?
३. किंवा ईतर व्यक्तीस पैसे पाठवले का ?
४. बँकेत तुम्हाला काही अडचणी जाणवल्या का ?
५. मोबाईल बँकींगचा वापर करता का ?
६. जर आपले डेबीट कार्ड हरवले तर तुम्ही काय करणार ?
७. अनोळखी नंबर वरून कॉल आल्यास योग्य ती खबरदारी कशी घ्याल ?
८. बँक म्हणजे काय ?
९. बँकेतील तुमचा एखादा अनुभव ?
१०. तुमच्या मते बँकेत अजून कोणकोणते सोयी व बदल हवेत ?

संदर्भ :

१.बँक अधिनियम कायदा १९४९

२.**www.indian bank.com**

३.भारतीय रिजर्व बँक

४.भारतातील बँका व त्याची कार्य —लेख

५.बँकींग व फायनान्स पाठयपुस्तक

६.बँकींग को—ऑपरेटीव थेसीस

